



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक – पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ०८ ]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २० - २६, २०२५ / फाल्गुन १ - ७, शके १९४६

[ पृष्ठे-६२

### प्राधिकृत प्रकाशन

### शासकीय/संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

#### संचालक, नगर रचना यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

#### आदेश

क्रमांक वि.यो.,पिंपरी-चिंचवड/मुदतवाढ/कलम२६/१८८/टीपीव्ही-१/३१८/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असे निर्देशिलेला) च्या कलम २३ (१) व ३८ मधील तरतुदीनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिका" असे निर्देशिलेली) पिंपरी-चिंचवड शहराची दुसरी सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" असे उल्लेखिलेली) तयार करण्याचा इरादा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र. ४५३, दिनांक ७ सप्टेंबर २०१९ व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ठराव क्र. ३४०, दिनांक ९ ऑगस्ट २०२१ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक २० नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २३ (१) चे तरतुदीन्वये राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या सूचनेच्या तारखेपासून २४ महिन्यांच्या मुदतीत, उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) चे तरतुदीनुसार उक्त महानगरपालिकेने उक्त विकास योजना तयार करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये आणि इतर विहित मार्गाने जनतेकडून सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेकडील, सर्वसाधारण सभा प्रशासकीय ठराव क्र. ७९८, दिनांक १० डिसेंबर २०२४ चे अनुषंगाने उक्त महानगरपालिकेने पत्र क्र. नरवि/कावि-१०/०५/२०२५, दिनांक १० जानेवारी २०२५ अन्वये, उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) च्या तरतुदीनुसार उक्त विकास योजना तयार करून, त्यासंबंधातील सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये आणि अन्य विहित मार्गांनी प्रसिद्ध करणे, ही सर्व कार्यवाही पूर्ण करण्यास मुदतवाढ मंजुरीचा प्रस्ताव संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला ;

आणि ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील आदेश क्र. वि.यो.,पिंपरी-चिंचवड/मुदतवाढ/कलम २६/टीपीव्ही-१/८२५, दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ अन्वये, दिनांक १४ जानेवारी २०२४ ते दिनांक ९ मार्च २०२४ पर्यंत ५६ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील आदेश क्र. वि.यो.,पिंपरी-चिंचवड/मुदतवाढ/कलम २६/टीपीव्ही-१/१५४३, दिनांक ७ मार्च २०२४ अन्वये, दिनांक १० मार्च २०२४ ते दिनांक १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत १८८ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने पत्र क्र. नरवि/कावि-१०/०५/२०२५, दिनांक १० जानेवारी २०२५ अन्वये, सद्यःस्थितीत प्रारूप विकास योजना प्रसिद्ध होणेस लागणारा कालावधी विचारात घेऊन, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ असा ४२ दिवसांचा कालावधी वगळून उर्वरित १२१ दिवसांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १४८-अ नुसारचा कालावधी वगळल्यानंतर, कलम २६ (१) चे तरतुदीमधील तिसऱ्या परंतुकामधील खंड (दोन) मधील तरतुदीनुसार उक्त विकास योजना प्रसिद्ध करण्यासाठी १२ महिन्यांची (३६५ दिवस) मुदतवाढ अनुज्ञेय आहे. त्या अन्वये उक्त महानगरपालिकेने उर्वरित १२१ दिवसांची म्हणजेच दिनांक १८ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ अपेक्षिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रस्तावामध्ये नमूद कारणमिमांसा विचारात घेता, उक्त विकास योजना तयार करून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये आणि अन्य विहित मार्गांनी प्रसिद्ध करण्याकरिता लागणारा कालावधी दिनांक १८ मे २०२५ या दिवसापर्यंत वाढविणे आवश्यक आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१८१३/३२११/प्र.क्र.१०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये प्रत्यायोजित केलेल्या शक्तींचा वापर करून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे, उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) चे तरतुदीन्वये उक्त विकास योजना तयार करून त्याबद्दलची सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये आणि अन्य विहित मार्गांनी प्रसिद्ध करण्याचा कालावधी दिनांक १८ मे २०२५ हा दिवस धरून त्या दिवसापर्यंत वाढवित आहेत.

अविनाश भा. पाटील,  
संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

पुणे, १७ जानेवारी २०२५.

### BY DIRECTOR OF TOWN PLANNING

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966*

### ORDER

No. DP-PCMC/Extn./U/Sec.26/TPV-1/188/318/2025 .- Whereas, Pimpri-Chinchwad Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") by its Resolution No. 453, dated 7th September 2019 and Pimpri-Chinchwad New Town Development Authority by its Resolution No. 340, dated 9th August 2021 made a declaration under the provisions of sub-section (1) of Section 23 and Section 38 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") of its intention to prepare the second revised Development Plan for Pimpri-Chinchwad City (hereinafter referred to as "the said Development Plan"), the Notice of the said declaration was published in the Maharashtra Government Gazette on 20th November 2019 ;

and whereas, in accordance with the provisions of sub-section (1) of Section 26 of the said Act, the said Municipal Corporation has to prepare the said Development Plan and publish a Notice of such preparation in the Maharashtra Government Gazette and in other prescribed manner not later than 24 months from the date of Notice published in the Maharashtra Government Gazette under the provisions of Section 23 of the said Act ;

and whereas, the said Municipal Corporation has passed General Body Administrative Resolution No. 798, dated 10th December 2024 for extension of time limit for publishing a Notice of such preparation of the said Development Plan in the Official Gazette and in other prescribed manner under the provisions of sub-section (1) of Section 26 of the said Act. And accordingly submitted the proposal of extension of time limit to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide its Letter No.TPD/CV/10/05/2025, dated 10th January 2025.

and whereas, Director of Town Planning has sanctioned extension of time limit by 56 days from dated 14th January 2024 to 9th March 2024 vide its Order No. D.P.PCMC/Extension/Sec.26/TPV-1/825, dated 5th February 2024 ;

and whereas, Director of Town Planning has sanctioned extension of time limit by 188 days from dated 10th March 2024 to 13th September 2024 vide its Order No. D.P.PCMC/Extension/Sec.26/TPV-1/1543, dated 7th March 2024 ;

and whereas, the said Municipal Corporation, by adding the remaining 121 days in above extended period and taking into account the period required for publication of the draft development plan after excluding 42 days, i.e. from dated 15th October 2024 to 25th November 2024 period of the Code of Conduct for Assembly Elections in the state, has submitted the proposal for extension of time limit vide its marathi letter No. नरवि/कावि-१०/०५/२०२५, दिनांक १० जानेवारी २०२५.

and whereas, as per under the provisions of sub-section (1) (ii) of Section 26 of the said Act, an extension of 12 months i.e. 365 days is permissible for preparation of the said Development Plan and publication of the Notice of such preparation in the Maharashtra Government Gazette and in other prescribed manner of the said Development Plan after excluding the period as per provisions of Section 148-A of the said Act. However, the said Municipal Corporation has expected an extension of time limit for remaining 121 days that is upto 18th May 2025 ;

and whereas, considering the reasons mentioned in the said proposal the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that it is expedient to extend the period for the publication of the Notice of such preparation of the said Development Plan in the Maharashtra Government Gazette and in other prescribed manner for a further period upto 18th May 2025 ;

Now, therefore, in exercise of powers delegated to him under Government Notification, No. TPS-1813/3211/CR-108/UD-13, dated 1st December 2016, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby extends the period for preparation of the said Development Plan and publication of the Notice of such preparation in the Maharashtra Government Gazette and in other prescribed manner upto and inclusive of 18th May 2025, under the provisions of sub-section (1) of Section 26 of the said Act.

**AVINASH B. PATIL,**

Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

Pune, 17th January 2025.

### सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगर रचना यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

#### सूचना

क्रमांक प्रा.यो.कोल्हापूर/कलम-२०(३)/मौ.दिंडनेली/ता.करवीर/गट नं.१२५५/१ व इतर/सहसंपुवि/१६६/२०२५. — ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्यास "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) मधील तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे ज्यास "उक्त प्रादेशिक योजना" असे संबोधले आहे) शासनाने दिनांक ४ जानेवारी २०१८ रोजी मंजूर केली असून, ती दिनांक १ एप्रिल २०१८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे दिंडनेली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर १२५५/१, १२५५/२, १२५६, १२५९, १२६०, १२६१, १२६२, १२६३, १२६४, १२६५ व १२६६ मधील १० हेक्टर २९.३० आर क्षेत्र (यापुढे ज्यास "उक्त जमीन" असे संबोधलेले.) शेती तथा ना-विकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबत श्री. रामचंद्र तुकाराम भोगम व इतर १६ यांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी या कार्यालयास विनंती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भात करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र.क्र.४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निदेश दिलेले आहेत, (यापुढे ज्यास "उक्त शासन निर्णय" असे संबोधले आहे) व त्या अनुषंगाने शासनाने "प्रस्ताव छाननी समिती" गठित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार, उक्त जमिनी, शेती तथा ना-विकास विभागातून वगळून खालील अटीच्या अधीन राहून, "रहिवास विभागात" समाविष्ट करण्याचे प्रस्तावित असून, त्या अनुषंगाने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक आहे. (यापुढे ज्यास "उक्त फेरबदल" असे संबोधले आहे) असे उक्त शासन निर्णयान्वये गठित "प्रस्ताव छाननी समिती" चे मत झाले आहे ;

#### अटी :-

- १) शासन निर्णय, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६, तसेच या अनुषंगिक शासन निर्णयातील सर्व अटी / शर्ती जमीनधारक / विकसक यांचेवर बंधनकारक राहतील.
- २) जिल्हाधिकारी, कोल्हापूर, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रा. वि., मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रा. वि., मुख्य अभियंता, जलसंपदा प्रा. वि., सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर शाखा कार्यालय यांचे अनुक्रमे दिनांक ७ ऑक्टोबर २०२४, दिनांक ८ ऑक्टोबर २०२४, दिनांक ९ ऑक्टोबर २०२४, दिनांक ९ ऑक्टोबर २०२४, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या पत्रातील अटी / शर्ती जमीनधारक / विकसक यांचेवर बंधनकारक राहतील.

- ३) प्रस्तुत प्रकरणी कलम २० (४) अन्वयेची अंतिम अधिसूचना निर्गमित करणेपूर्वी प्रस्तावात समाविष्ट क्षेत्राकरिता अर्जदाराकडून ३० टक्के अधिमूल्य रक्कम भरून घेणे बंधनकारक राहिल.
- ४) मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार आवश्यक १० टक्के खुली जागा क्षेत्राव्यतिरिक्त १५ टक्के क्षेत्र सुविधा भूखंड स्वरूपात राखून ठेवणे व सुविधा भूखंडात एक प्राथमिक उपचार केंद्र २००० चौ.मी. क्षेत्रात विकसित करणे व उर्वरित सुविधा भूखंड क्षेत्र उक्त विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय वापराकरिता विकसित करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
- ५) सदर प्रस्ताव सादर करतेवेळी दिनांक ६ मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयासोबतचे अनुसूची 'क' नुसार दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केलेल्या हमीपत्रानुसार मान्य अटींचे पालन करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.
- ६) विभाग बदलाखालील क्षेत्रातील नैसर्गिक नाले / ओहोळ इत्यादी बुजविले अगर वळविले जाणार नाही याची दक्षता घेणे अर्जदारांवर बंधनकारक राहिल.
- ७) प्रस्तावाखालील जागेमध्ये १:५ पेक्षा तीव्र उतार असल्यास अशा ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा विकास अनुज्ञेय होणार नाही.

आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१ पोट-कलम (१) अन्वये निर्णय क्र. टीपीएस-१८१५/प्र.क्र.४९/१५/नवि-१३, दिनांक ११ जून २०१५ नुसार उक्त अधिनियमाचे कलम २० (२), २०(३) व २०(४) खालील अधिकार विभागीय सहसंचालक, नगर रचना यांना प्रदान केलेले आहेत ;

आणि त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट-कलम (३) अन्वये, सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे उक्त प्रादेशिक योजनेत उक्त फेरबदल करण्याचा हेतू या सूचनेद्वारे घोषित करित असून उक्त प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने नागरिकांकडून सूचना / हरकती, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत ;

हरकती / सूचना सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर शाखा, कोल्हापूर, मध्यवर्ती इमारत, कसबा बावडा, कोल्हापूर-४१६ ००६ यांच्या कार्यालयाकडे पाठवाव्यात. उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रस्तुत फेरबदलाबाबत विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना / हरकतींवर सुनावणी देऊन त्याबाबतचा अहवाल सदस्य सचिव यांचेकडे सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर शाखा, कोल्हापूर यांना "अधिकारी" म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

प्रस्तुत सूचना [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रा. म. पवार,

सदस्य सचिव,

प्रस्ताव छाननी समिती तथा

सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

पुणे, १० फेब्रुवारी २०२५.

**BY MEMBER SECRETARY, PROPOSAL SCRUTINY COMMITTEE AND  
JOINT DIRECTOR OF TOWN PLANNING**

*The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

**NOTICE**

No. R.P.Kolhapur/Sect.20(3)/Mouje Dindnerli/Tal. Karveer/Gat.No.1255 and other/JDTP., Pune/ 166/ 2025.— Whereas, the Government has sanctioned the Regional Plan for Kolhapur District on 4th January 2018 (hereinafter referred to as "the said Regional Plan") under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") and has come into force with effect from 1st April 2018 ;

and whereas, Shree. Ramachandra Tukaram Bhogam and others 16 requested to this office vide Letter dated 5th September 2024 to delete an area admeasuring about 10 Ha. 29.30 R of Mauje Dindnerli,

Taluka Karveer, District Kolhapur, Gat Nos. 1255/1, 1255/2, 1256, 1259, 1260, 1261, 1262, 1263, 1264, 1265 and 1266 ; (hereinafter referred to as "the said land") from Agriculture / No Development Zone and include in Residential Zone in the said Regional Plan.

and whereas, the Government *vide* Resolution No. TPS-1815/C.R.49/15/UD-13, dated 6th May 2015 and dated 4th January 2016 (hereinafter referred to as "the said Government Resolution") has issued the directives under Section 154 of the said Act, regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act, for making changes in the use of land in the areas of sanctioned Regional Plans, and for that purpose constituted "Proposal Scrutiny Committee" ;

and whereas, the "Proposal Scrutiny Committee" constituted under the said Government Resolution, is of the opinion that, the said lands shall be deleted from "Agricultural / No Development Zone" and proposed to be included in "Residential Zone", and accordingly it is necessary to modify the said Regional Plan (hereinafter referred to as "the said modification") in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions :-

**Conditions :-**

- 1) The terms and conditions laid down in Government Resolution dated 6th May 2015 and 4th January 2016 are binding on the land owner / developer.
- 2) The terms and conditions prescribed by Collector, Kolhapur, Chief Engineer, Maharashtra Jivan Pradhikaran, Regional Division, Pune, Chief Engineer, Public Works Regional Division, Pune, Chief Engineer, Irrigation Regional Division, Pune, Assistant Director of Town Planning, Kolhapur Branch, Kolhapur letter dated 7th October 2024, dated 8th October 2024, dated 9th October 2024, dated 9th October 2024 and dated 30th September 2024, respectively shall remain binding on the land holder / developer.
- 3) The applicant shall pay a premium of 30 per cent for the land under proposal before issuing the final Notification under Section 20(4).
- 4) It shall be mandatory to provide 10 per cent Recreational Open Space as per provisions of Unified Development Control and Promotion Regulations, 2020 (UDCPR) and 15 per cent Amenity Space. It is mandatory to develop 2000 sq.mtrs. of said amenity space for Primary Health Centre and remaining part for permissible uses as mentioned in UDCPR.
- 5) The terms and conditions accepted by the applicant *vide* the affidavit submitted on dated 4th September 2024 as per Annexure 'C' of the said Government Resolution dated 6th May 2015 shall be binding on the applicant.
- 6) It shall be obligatory on the applicants to ensure that the flow / course of natural drains / watercourses will not be blocked or diverted.
- 7) No Development shall be permitted on land under proposal having slope steeper than 1:5.

and whereas, as per the provision of sub-section (1) of Section 151 of the said Act, Government *vide* Notification No. TPS-1815/CR- 49/15/UD-13, dated 11th June 2015 has delegated the powers under Section 20(2), 20(3) and 20(4) of the said Act to the concerned Divisional Joint Director of Town Planning.

Now therefore, in exercise of powers delegated by the Government in this regard, as per Section 20(3) of the said Act, the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune by this notice, declares intention to make the said modification in the said Regional Plan and for the said modification invites suggestions / objections from the public in writing, within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette ;

The Suggestions / Objections shall be addressed to "Assistant Director of Town Planning, Kolhapur Branch, Kolhapur, Central Building, Kasaba Bawada-416 006". The plan showing the proposed said modification is kept open for inspection to the public during office hours in the office of Assistant Director of Town Planning, Kolhapur Branch, Kolhapur who is appointed as the "Officer" to hear the suggestions / objections received within the stipulated period and to submit the report thereon to Member Secretary of Proposal Scrutiny Committee.

This Notice is also available on website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in).

**R. M. PAWAR,**

Member Secretary,  
Proposal Scrutiny Committee and  
Joint Director of Town Planning,  
Pune Division, Pune.

Pune, 10th February 2025.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

### सूचना

क्रमांक प्रा.यो.,पुणे/कलम-२०(४)/मौजे नानोली तर्फ चाकण/ता.मावळ/ग.नं.१०३/ २ व १०३/३ इतर/सहसंपुवि/१९५/२०२५.— ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ ( यापुढे ज्यास "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे.) चे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भात करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्र. टीपीएस-१८१५/प्र.क्र.४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे नानोली तर्फ चाकण, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील ग. नं. १०३/२, १०३/३ मधील ११ हे. ६६ आर क्षेत्र ( यापुढे ज्यास "उक्त जमीन" असे संबोधलेले आहे.) वनीकरण विभागातून वगळून औद्योगिक विभागात समाविष्ट करण्याबाबत मे. इंडो ग्लोबल इंडस्ट्रीयल पार्क एलएलपी तर्फे संजीव चमनलाल अरोरा, श्री. तुकाराम सावळेराम दाभाडे, श्री. गोरख सावळेराम दाभाडे, श्री. ज्ञानेश्वर सावळेराम दाभाडे, श्री. नामदेव सावळेराम दाभाडे व श्री. संदीप विष्णू दाभाडे यांनी दिनांक २७ जून २०२४ रोजी या कार्यालयास विनंती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, सूचना क्रमांक प्रा.यो.,पुणे/कलम-२०(३)/मौजे नानोली तर्फ चाकण/ता.मावळ/ग.नं.१०३ पै. व इतर/सहसंपुवि/१५७१, दिनांक १८ सप्टेंबर २०२४ अन्वये, उक्त क्षेत्र 'औद्योगिक' विभागात समाविष्ट करणेकरिता राजपत्रात व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उक्त अधिनियमाच्या कलम २० (३) अन्वयेच्या सूचनेस अनुसरून प्राप्त होणाऱ्या सूचना / हरकतींवर संबंधितांना सुनावणी देऊन अहवाल सादर करणेकरिता सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांना नियुक्त करण्यात आले होते. (यापुढे ज्यास "उक्त अधिकारी" असे संबोधले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, सदर फेरबदलाबाबत विहित मुदतीत एकही हरकत / सूचना प्राप्त नसल्याचे उक्त अधिकारी यांनी कळविले आहे ;

आणि ज्याअर्थी, दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजीचे प्रस्ताव छाननी समितीच्या बैठकीत सोबतच्या नकाशात दर्शविल्यानुसार व काही अटींसापेक्ष उक्त क्षेत्र 'वनीकरण' विभागातून वगळून 'औद्योगिक' विभागात समाविष्ट करणेचा निर्णय "प्रस्ताव छाननी समिती" चे बैठकीमध्ये झालेला आहे ;

आणि ज्याअर्थी, जमीनधारकांनी या संबंधाने आवश्यक छाननी शुल्क, प्रसिद्धी शुल्क व अधिमूल्य रकमेचा भरणा शासकीय कोषागारात केला आहे ;

आता त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे हे उक्त अधिनियमाचे कलम २० पोट-कलम ४ अन्वये उक्त प्रस्तावित फेरबदलास मंजूरी देत आहेत आणि त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजूरीच्या दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ च्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये, शेवटच्या नोंदीनंतर, खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निर्देश देत आहे.

## नोंद

पुणे जिल्ह्याच्या मंजूर प्रादेशिक योजनेतील मौजे नानोली तर्फे चाकण, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील गट नंबर १०३/२, १०३/३ मधील ११ हे. ६६ आर क्षेत्र जमिनीचा वापर, सोबतच्या भाग नकाशात दर्शविल्यानुसार खालील अटीच्या अधीन राहून 'वनीकरण' विभागातून वगळून एवजी 'औद्योगिक' विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

### अटी :-

- १) शासन निर्णय, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६, तसेच या अनुषंगिक शासन निर्णयातील सर्व अटी / शर्ती जमीनधारक / विकसकावर बंधनकारक राहतील.
- २) जिल्हाधिकारी, पुणे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रा. वि. पुणे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रा. वि. पुणे, मुख्य अभियंता, जलसंपदा प्रा. वि. पुणे, सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा या कार्यालयांचे अनुक्रमे दिनांक १५ जानेवारी २०२४, दिनांक ९ जानेवारी २०२४, दिनांक १९ जानेवारी २०२४, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४, दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रातील अटी जमीनधारक / विकसक यांचेवर बंधनकारक राहतील.
- ३) फेरबदलाखालील क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्र हे औद्योगिक सुविधा भूखंड स्वरूपात राखून ठेवणे व मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार औद्योगिक सुविधेच्या अनुषंगाने अनुज्ञेय वापराकरिता विकसित करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.
- ४) सदर प्रस्ताव सादर करतवेळी दिनांक ६ मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयासोबतचे अनुसूची 'क' नुसार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी सादर केलेल्या हमीपत्रानुसार मान्य अटीचे पालन करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.

मंजूर फेरबदलाखालील जमिनी दर्शविणारा भाग नकाशा, सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांचे कार्यालयात, नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहिल.

प्रस्तुत अधिसूचना [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रा. म. पवार,

सदस्य सचिव,

प्रस्ताव छाननी समिती तथा

सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

पुणे, १३ फेब्रुवारी २०२५.

*The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

## NOTICE

No. R.P.,Pune/Sect.20 (4)/Mouje Nanoli Tarf Chakan/Tal.Maval/Gat.No.103/2 and 103/3 /JDTP., Pune/ 195/2025.- Whereas, the Government vide Resolution No. TPS-1815/CR-49/15/UD-13 dated 6th May 2015 and 4th January 2016 has issued directives under Section 154 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred as "the said Act") regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act, for making changes in the use of land falling in the areas of sanctioned Regional Plans under the said Act, in the State ;

and whereas, Shri. Sanjeev Chamanlal Arora on behalf of Indo Global Industrial Park LLP., Shri. Tukaram Savaleram Dabhade, Shri. Gorakh Savaleram Dabhade, Shri. Dnyaneshwar Savaleram Dabhade, Shri. Namdev Savaleram Dabhade and Shri. Sandeep Vishnu Dabhade has requested this office vide Letter dated 26th June 2024 to delete an area admeasuring about 11.66 hectare of Mauje Nanoli tarfe Chakan, Taluka Maval, District Pune, Gat Nos. 103/2 and 103/3 ; (hereinafter referred to as "the said land") from 'Afforestation Zone and include in Industrial Zone' in the said Regional Plan ;

and whereas, a Notice No. R.P.,Pune/Sect.20(3)/Mouje Nanoli Tarfe Chakan/Tal.Maval/Gat No. 103 P. and others/JDTP.,Pune/1571, Dated 18th September 2024 has been published under Section 20(3) of the said Act, for inviting suggestions and objections for including the said land into 'Industrial' Zone and authorised the Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune (hereinafter referred to as

the "said Officer") to submit a report after giving hearing to the suggestions / objections so received in response to the Notice under Section 20(3) of the said Act, to be published in Maharashtra Government Gazettee as well as local newspapers ;

and whereas, the said Officer had submitted a report stating that all legal procedure stipulated in the said Act had been completed and no suggestions / objections had been received within the stipulated period about the said modification ;

and whereas, after considering the report submitted by the said Officer in its meeting dated 5th September 2024, the Proposal Scrutiny Committee has made a decision to include the said land into "Industrial Zone" as shown on plan subject to certain conditions ;

and whereas, the said land owners have paid the requisite processing fees, advertisement charges and Premium in the Government Treasury ;

Now therefore, under the powers delegated by the Government, the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune hereby sanction the modification under sub-section 4 of Section 20 of the said Act and for that purpose directs that in the Schedule of Modifications appended to the Notification dated 25th November 1997 sanctioning the said Regional Plan, after the last entry, the following new entry shall be added ;

### ENTRY

In the Sanctioned Regional Plan of Pune the allocation of the area admeasuring about 11.66 hectare in land bearing Gat Nos. 103/2 and 103/3 of Mauje Nanoli tarfe Chakan, Taluka Maval, District Pune is deleted from "Afforestation Zone" and included in "Industrial Zone" as shown on the plan, subject to the following conditions.

#### Conditions :-

- 1) The terms and conditions laid down in Government Resolution dated 6th May 2015 and 4th January 2016 are binding on the landowner / developer.
- 2) The terms and conditions prescribed by Collector, Pune, Maharashtra Jivan Pradhikaran, Regional Division, Pune, Chief Engineer, Public Works Regional Division, Pune, Chief Engineer, Irrigation Regional Division, Pune, Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune vide Letter dated 15th January 2024, dated 9th January 2024, dated 19th January 2024, dated 9th February 2024 and dated 8th February 2024, respectively shall remain binding on the landholder / developer.
- 3) It shall be mandatory to provide 10 per cent Amenity Space and develop it as per permissible uses according to Industrial use as mentioned in Sanctioned Development Control and Promotion Regulations (DCPR).
- 4) The terms and conditions accepted by the applicant vide the affidavit submitted on dated 26th October 2020 as per Annexure 'C' of the said Government Resolution dated 20th November 2022 shall be binding on the applicant.

The Part Plan showing the lands under the sanctioned modification shall be made available for inspection to the general public, in the office of Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune.

This Notification is also available on website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in).

**R. M. PAWAR,**

Member Secretary,  
Proposal Scrutiny Committee and  
Joint Director of Town Planning,  
Pune Division, Pune.

Pune, 13th February 2025.



जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सोलापूर

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वये अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/कार्या-१/आरआर-३९२४/शुद्धिपत्रक/२०२४-२५.— ज्याअर्थी, सोलापूर शहर महानगरपालिका हद्दीतील जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला फ्लाय ओव्हर सेक्शन-२ या प्रयोजनासाठी संपादन करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची अधिसूचना क्रमांक भूसंपादन/कार्या-१/एसआर-२८/२०१९/आरआर-२०६३/२०२२, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-एक पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १४ मे २०२२ रोजी पृष्ठे १ ते ५ वर प्रसिद्ध झालेली आहे, त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अनुसूची - एक

सोलापूर महानगरपालिका, जिल्हा सोलापूर

या ऐवजी			असे वाचावे		
अ. क्र.	न.भू.क्र./सि.स.नं.	संपादित क्षेत्र (चौ. मी.)	अ.क्र.	न.भू.क्र./सि.स.नं.	संपादित क्षेत्र (चौ. मी.)
१	२	३	१	२	३
१	फा.प्लॉ.नं. ६/९ टीपी २	३०.९७	१	फा.प्लॉ.नं. ६/९ टीपी. १	३०.९७
२	फा.प्लॉ.नं. ६/१७	३१.१३	२	फा.प्लॉ.नं. ६/१७ टीपी. १	३१.१३
३	फा.प्लॉ.नं. ६/१८	७४.९५	३	फा.प्लॉ.नं. ६/१८ टीपी. १	७४.९५
४	फा.प्लॉ.नं. ६/१९अ	१०७.६५	४	फा.प्लॉ.नं. ६/१९अ टीपी. १	१०७.६५
५	फा.प्लॉ.नं. ६/२५	५७.२५	५	फा.प्लॉ.नं. ६/२५ टीपी. १	५७.२५
६	फा.प्लॉ.नं. ६/२६	४१.१२	६	फा.प्लॉ.नं. ६/२६ टीपी. १	४१.१२
७	फा.प्लॉ.नं. ६/२७सी	२९.५७	७	फा.प्लॉ.नं. ६/२७सी टीपी. १	२९.५७
८	फा.प्लॉ.नं. ६/२७डी	३२.७२	८	फा.प्लॉ.नं. ६/२७डी टीपी. १	३२.७२
९	फा.प्लॉ.नं. ६/३०अ	६.५८	९	फा.प्लॉ.नं. ६/३०अ टीपी. १	६.५८
१०	फा.प्लॉ.नं. ६/३०बी	७.७०	१०	फा.प्लॉ.नं. ६/३०बी टीपी. १	७.७०
११	फा.प्लॉ.नं. ७बी/४६	२९.९२	११	फा.प्लॉ.नं. ७बी/४६ टीपी. १	२९.९२
१२	फा.प्लॉ.नं. ७बी/२२	११६.५०	१२	फा.प्लॉ.नं. ७बी/२२ टीपी. १	११६.५०
१३	फा.प्लॉ.नं. ७बी/२१	३४१.१०	१३	फा.प्लॉ.नं. ७बी/२१ टीपी. १	३४१.१०
१४	फा.प्लॉ.नं. ७बी/२०	४९.८२	१४	फा.प्लॉ.नं. ७बी/२० टीपी. १	४९.८२
१५	फा.प्लॉ.नं. ७बी/१अ	२३६.८१	१५	फा.प्लॉ.नं. ७बी/१अ टीपी. १	२३६.८१
१६	फा.प्लॉ.नं. ७बी/१ब	२३६.८१	१६	फा.प्लॉ.नं. ७बी/१ब टीपी. १	२३६.८१
१७	फा.प्लॉ.नं. ५/१अ	३३०.५९	१७	फा.प्लॉ.नं. ५/१अ टीपी. १	३३०.५९
१८	फा.प्लॉ.नं. ५/१ब	१९.५८	१८	फा.प्लॉ.नं. ५/१ब टीपी. १	१९.५८
१९	फा.प्लॉ.नं. ९/१A/१B	४३७९.८८	१९	फा.प्लॉ.नं. ९/१A/१B टीपी. १	४३७९.८८
२०	फा.प्लॉ.नं. ९ क	१४१०.८९	२०	फा.प्लॉ.नं. ९ क टीपी. १	१४१०.८९
२१	फा.प्लॉ.नं. ९/१८०	२७८.७	२१	फा.प्लॉ.नं. ९/१८० टीपी. १	२७८.७
२२	फा.प्लॉ.नं. ९/१७९अ	२४४.१६	२२	फा.प्लॉ.नं. ९/१७९अ टीपी. १	२४४.१६
२३	फा.प्लॉ.नं. ९/१६३	२४१.१२	२३	फा.प्लॉ.नं. ९/१६३ टीपी. १	२४१.१२

अनुसूची--चालू

१	२	३	१	२	३
२४	फा.प्लॉ.नं. ९/१६२	२००.४७	२४	फा.प्लॉ.नं. ९/१६२ टीपी. १	२००.४७
२५	फा.प्लॉ.नं. ९/१३०	३२.४	२५	फा.प्लॉ.नं. ९/१३० टीपी. १	३२.४
२६	फा.प्लॉ.नं. १२	१२५८.१	२६	फा.प्लॉ.नं. १२ टीपी. १	१२५८.१
२७	फा.प्लॉ.नं. १५अ/१	६४२.४३	२७	फा.प्लॉ.नं. १५ब/१ टीपी. १	६४२.४३
२८	फा.प्लॉ.नं. २२	७६२०.७५	२८	फा.प्लॉ.नं. २२ टीपी. १	७६२०.७५
२९	फा.प्लॉ.नं. २७	११०७.४५	२९	फा.प्लॉ.नं. २७ टीपी. १	११०७.४५
३०	फा.प्लॉ.नं. २८/अ/५/१	३०२.२५	३०	फा.प्लॉ.नं. २८/अ/५/१ टीपी. १	३०२.२५
३१	फा.प्लॉ.नं. २८/अ/५/२	२४३.५५	३१	फा.प्लॉ.नं. २८/अ/५/२ टीपी. १	२४३.५५
३२	फा.प्लॉ.नं. २८/अ/५/३	१४०.१	३२	फा.प्लॉ.नं. २८/अ/५/३ टीपी. १	१४०.१
३३	फा.प्लॉ.नं. २८/अ/४	२३.९३	३३	फा.प्लॉ.नं. २८/अ/४ टीपी. १	२३.९३
३४	फा.प्लॉ.नं. ४०	४४८६.७२	३४	फा.प्लॉ.नं. ३६ टीपी. १	४४८६.७२
३५	फा.प्लॉ.नं. ३७/२८०अ/२	१०४.९१	३५	फा.प्लॉ.नं. ३७/२८०अ/२ टीपी. १	१०४.९१
३६	फा.प्लॉ.नं. ३७/२८०ब	१०८.०४	३६	फा.प्लॉ.नं. ३७/२८०ब टीपी. १	१०८.०४
३७	फा.प्लॉ.नं. ३७/२८० क	९९.६७	३७	फा.प्लॉ.नं. ३७/२८० क टीपी. १	९९.६७
३८	फा.प्लॉ.नं. ३७/२८० ड	९०.८४	३८	फा.प्लॉ.नं. ३७/२८० ड टीपी. १	९०.८४
३९	फा.प्लॉ.नं. ३७/२७९	११६.६३	३९	फा.प्लॉ.नं. ३७/२७९ टीपी. १	११६.६३
४०	फा.प्लॉ.नं. ३७/२७८/अ	४७.९१	४०	फा.प्लॉ.नं. ३७/२७८/अ टीपी. १	४७.९१
४१	फा.प्लॉ.नं. ३७/२७८/ब	४०.५८	४१	फा.प्लॉ.नं. ३७/२७८/ब टीपी. १	४०.५८
४२	फा.प्लॉ.नं. ३७/२७७	५७.४५	४२	फा.प्लॉ.नं. ३७/२७७ टीपी. १	५७.४५
४३	फा.प्लॉ.नं. ३७/२७६	४४.३५	४३	फा.प्लॉ.नं. ३७/२७६ टीपी. १	४४.३५
४४	फा.प्लॉ.नं. ३७/२७५	३२.४७	४४	फा.प्लॉ.नं. ३७/२७५ टीपी. १	३२.४७
४५	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/१अ	१७.९२	४५	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/१अ टीपी. १.	१७.९२
४६	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/१ब	१३.९५	४६	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/१ब टीपी. १.	१३.९५
४७	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/२	८.२१	४७	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/२ टीपी. १	८.२१
४८	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/३ अ	६.६२	४८	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/३ अ टीपी. १.	६.६२
४९	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/३ ब	४.७५	४९	फा.प्लॉ.नं. ३७/३०९ ते ३१२/३ ब टीपी. १.	४.७५
५०	फा.प्लॉ.नं. ३७/३१५	३३.६६	५०	फा.प्लॉ.नं. ३७/३१५ टीपी. १	३३.६६
५१	सि.स.नं. ५२	५२८.३६	५१	सि.स.नं. ५२ टीपी. ३	५२८.३६
५२	सि.स.नं. ५३/१	१३८.७९	५२	सि.स.नं. ५३/१ टीपी. ३	१३८.७९
५३	सि.स.नं. ५३/८	२९.९७	५३	सि.स.नं. ५३/८ टीपी. ३	२९.९७
५४	सि.स.नं. ५३/९	४५.७६	५४	सि.स.नं. ५३/९ टीपी. ३	४५.७६
५५	सि.स.नं. ५४/अ/१	११३.९	५५	सि.स.नं. ५४/अ/१ टीपी. ३	११३.९
५६	सि.स.नं. ५४/ब	११७.०३	५६	सि.स.नं. ५४/ब टीपी. ३	११७.०३
५७	सि.स.नं. ५५ ब	२१६.६९	५७	सि.स.नं. ५५ ब टीपी. ३	२१६.६९

**अनुसूची--चालू**

१	२	३	१	२	३
५८	सि.स.नं. ५६ अ	८४३.५७	५८	सि.स.नं. ५६ अ टीपी. ३	२३०.५७
६२	सि.स.नं. ५१/३/३०	१३८.७३	६२	सि.स.नं. ५१/३/३० टीपी. ३	१३८.७३
६३	सि.स.नं. ५८	६७७३.०२	६३	सि.स.नं. ५८ टीपी. ३	६७७३.०२

**अनुसूची - दोन**

**जिल्हा सोलापूर, गाव सोलापूर महानगरपालिका**

अ. क्र. भूसंपादनातून वगळण्यात येणारे मिळकतीचे  
न.भू.क्र./सि.स.नं.

१	२
५९	सि.स.नं. ५६ब
६०	सि.स.नं. ५६क
६१	सि.स.नं. ५६ड

**टीप :--** अधिसूचनेतील उर्वरित (न.भू.क्र./सि.स.नं.) यासाठी शुद्धिपत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल.

सोलापूर, २२ जानेवारी २०२५.

**कुमार आशीर्वाद** (भा.प्र.से.),  
जिल्हाधिकारी, सोलापूर.

**मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून**

**झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण**

**पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र**

**झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना**

**जाहीर नोटिस**

क्रमांक झो.पु.प्रा./स.प्रा.-३/२९०/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत आला आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो-२००४/प्र.क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे या कार्यालयाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली ही मिळकत महानगरपालिकेकडून झोपडपट्टी म्हणून घोषित नसली तरी सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक झो.नि.पु./०४/कावि-१५०/२०२३, दिनांक १८ ऑगस्ट २०२३ अन्वये, सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपट्टी सदृश परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी स्थळपाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाल पाहता सदर ठिकाणी "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे.

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे मालमत्ता पत्रकानुसार एकूण क्षेत्र १०७१०.०० चौ.मी. इतके आहे व त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार ७५५९.४५ चौ. मी. इतके क्षेत्र झोपडपट्टीने व्याप्त आहे, असे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजीच्या अहवालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर योजनेकरिता ७५५९.४५ चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचा शासकीय मोजणी नकाशा सादर झालेनंतर त्यानुसार येणारे योजनेचे क्षेत्र व चतुःसीमा अंतिम राहतील ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना "कोणतीही झोपडपट्टी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी "झोपडपट्टी क्षेत्र" म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामूहिक, आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करील", असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपट्टी असलेले सदरचे क्षेत्र हे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरवणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेबाबत खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत.

#### आदेश

- (१) खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
- (२) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक ३, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास फर्माविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत हे क्षेत्र उक्त कलमाखाली "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेमार्फत घेण्यात येईल.

#### अनुसूची

**महानगरपालिका क्षेत्र :** पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

**झोपडपट्टीचे नाव :** सि.स.नं. ४६६५, सर्व्हे नंबर १७ पै., १८ पै., १९ पै., रमाबाई / निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी, पुणे.

#### गाव चिंचवड

स.नं./ सि.स.नं./ फा. प्लॉ. क्र.	जमीन/भोगवटादाराचे हक्क प्राप्त असलेल्या संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.) (त्रिमितीय पद्धतीने)	योजना क्षेत्राची चतुःसीमा (कॅडेस्ट्रीयल नकाशानुसार)			
			पूर्वेस	दक्षिणेस	पश्चिमेस	उत्तरेस
१	२	३	४	५	६	७
सि.स.नं. ४६६५, सर्व्हे नंबर १७ पै., १८ पै., १९ पै.	महाराष्ट्र सरकार	७५५९.४५ चौ.मी.	नाला	सि.स.नं. ४६७७, ४६७९, ४६८२, ४६८३, ४६८७.	रस्ता व सि.स.नं. ४६६६, ४६६७.	रेल्वेलाईन

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

**नीलेश र. गटणे** (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, ३० जानेवारी २०२५.

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) अन्वये अंतिम आदेश

### झोपडपट्टी पुनर्वसन (अंतिम) आदेश

क्रमांक झो.पु.प्रा./सप्रा-३/झो.पु.आ.-२६८/२०२५.—सि.स.नं. ८०१, जुना ८०२, भवानी पेठ, पुणे येथील अनुसूचीत नमूद केलेल्या क्षेत्रासंदर्भात महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३ (क) अंतर्गत खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) मध्ये नमूद तरतुदीनुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याची दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजीची पूर्वसूचना प्रकरणातील सविस्तर पार्श्वभूमी नमूद करून महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, डिसेंबर १२-१८, २०२४, पृष्ठे ४२ व ४३ वर, तसेच दैनिक वृत्तपत्रात दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच सदरची पूर्वसूचना सर्वसाधारणपणे सर्वांना ठळकपणे दिसून येईल अशा प्रत्यक्ष जागेवर दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी डकवून प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली मिळकत ही महानगरपालिकेकडून झोपडपट्टी म्हणून घोषित नसली तरी उपआयुक्त, परिमंडळ, विभाग क्रमांक १, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक उप-१/१७५२, दिनांक २४ मे २०२३ अन्वये सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपट्टी सदृश परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक २० जुलै २०२३ रोजी स्थळपाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाल सादर केला आहे, तसेच खाजगी मालकी असलेने सदर मिळकतीचा सदृश अहवालाबाबत पुणे महानगरपालिकेकडे पुनःश्च पडताळणीकरिता पाठविला असता त्यांचेमार्फत दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी नव्याने अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवालामध्ये प्रस्तावित क्षेत्रातील घरे राहणीमानाच्या दृष्टीने हानिकारक असलेचे व अरुंद गल्ली बोळ असल्याचे, तसेच दाट लोकवस्तीचे व धोकादायक असल्याचे नमूद केले आहे. उपरोक्त अहवाल पाहता सदर ठिकाणी "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर पूर्वसूचनेची प्रत जागामालक, पुणे महानगरपालिका यांनादेखिल देण्यात आली आहे. पूर्वसूचनेद्वारे जागामालक किंवा इतर यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत या कार्यालयाकडे सादर करणेबाबत फर्माविण्यात आले होते. सदरची पूर्वसूचना प्रसिद्ध करणेत येऊन ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापपर्यंत या कार्यालयाकडे जमीनमालक अथवा इतर कोणाचीही लेखी स्वरूपात हरकत / तक्रार प्राप्त झालेली नाही.

आणि त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीचे अवलोकन करता महाराष्ट्र झोपडपट्टीच्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत.

### आदेश

(१) सदर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्यासंदर्भातील दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या जाहीर नोटिस (झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना) कायम करून खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र या आदेशाद्वारे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून अंतिमतः घोषित करण्यात येत आहे.

(२) सदरच्या आदेशाविरोधात उक्त अधिनियमाच्या कलम ३ (क) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत मा. शिखर तक्रार निवारण समिती, वांद्रे, मुंबई येथे अपील दाखल करणे शक्य आहे.

**महानगरपालिका क्षेत्र :** पुणे महानगरपालिका.

**झोपडपट्टीचे नाव :** सि.स.नं. ८०१ (जुना ८०२), भवानी पेठ, पुणे

## अनुसूची

गाव : भवानी पेट, पुणे

स. नं. / सि.स.नं.	जमिनीचे मालकी हक्क प्राप्त असलेल्या संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.) (अंदाजे)	चतुःसीमा (मोजणी नकाशानुसार)			
			पूर्वेस	दक्षिणेस	पश्चिमेस	उत्तरेस
१	२	३	४	५	६	७
सि.स.नं. ८०१ (जुना ८०२).	खाजगी	१६७४.८० चौ.मी.	लागू रस्ता,	लागू रस्ता, न.भू.क्र. ८०१-ब.	लागू रस्ता, न.भू.क्र. ७९८.	लागू रस्ता, न.भू.क्र. ७९९.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, ५ फेब्रुवारी २०२५.

## झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना

### जाहीर नोटिस

क्रमांक झो.पु.प्रा./स.प्रा.-१/२६९/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत आला आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो-२००४/प्र.क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे या कार्यालयाचे नियोजन आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेली ही मिळकत महानगरपालिकेकडून झोपडपट्टी म्हणून घोषित नसली तरी उपआयुक्त, परिमंडळ, विभाग क्रमांक ५, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक म.स.आ./भ./८०३, दिनांक २६ जून २०२० अन्वये सदर ठिकाणी सादर केलेला झोपडपट्टी सदृश परिस्थिती असलेबाबतचा अहवाल व सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनीदेखील दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थळपाहणी करून दाखल केलेला स्वतंत्र अहवाल सादर केला आहे, तसेच खाजगी मालकी असलेले सदर मिळकतीचा सदृश अहवालाबाबत पुणे महानगरपालिकेकडे पुनःश्च पडताळणीकरिता पाठविला असता त्यांचेमार्फत दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी नव्याने अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवालामध्ये प्रस्तावित क्षेत्रातील घरे राहणीमानाच्या दृष्टीने हानिकारक असलेचे व अरुंद गल्ली बोळ असल्याचे, तसेच दाट लोकवस्तीचे व धोकादायक असल्याने नमूद केले आहे. उपरोक्त अहवाल पाहता सदर ठिकाणी "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्याजोगी परिस्थिती आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचे मालमत्ता पत्रकानुसार एकूण क्षेत्र ३६०.३४ चौ.मी. इतके आहे व त्रिमितीय पद्धतीने केलेल्या परिगणनेनुसार ३७५.७१ चौ. मी. इतके क्षेत्र झोपडपट्टीने व्याप्त आहे, असे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजीच्या अहवालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर योजनेकरिता ३६०.३४ चौ. मी. इतके क्षेत्र विचारात घेण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीचा शासकीय मोजणी नकाशा सादर झालेनंतर त्यानुसार येणारे योजनेचे क्षेत्र व चतुःसीमा अंतिम राहतील ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना "कोणतीही झोपडपट्टी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी "झोपडपट्टी क्षेत्र" म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामूहिक, आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियम केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीनमालकांना ३० दिवसांची नोटिस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत अशी जमीन "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करील", असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारित अधिनियम, २०१७) चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे सक्षम आहेत ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रावर झोपडपट्टी असलेले सदरचे क्षेत्र हे "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) च्या तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करणेबाबत खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत.

#### आदेश

- (१) खालील अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) नुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
- (२) अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीनमालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती / संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना / हरकती असतील त्या ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक १, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे सादर करण्यास फर्माविण्यात येत आहे. अशा सूचना व हरकती विचारात घेऊन या प्रकरणी ४५ दिवसांचे आत हे क्षेत्र उक्त कलमाखाली "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांचेमार्फत घेण्यात येईल.

#### अनुसूची

महानगरपालिका क्षेत्र : पुणे महानगरपालिका.

झोपडपट्टीचे नाव : सि.स.नं. २३२, २३३, २३६, गणेश पेठ, पुणे.

#### गाव गणेश पेठ, पुणे

स.नं./ सि.स.नं./ फा. प्लॉ. क्र.	जमीन/भोगवटादाराचे हक्क प्राप्त असलेल्या संस्थेचे नाव	क्षेत्र (चौ.मी.) (त्रिमितीय पद्धतीने)	योजना क्षेत्राची चतुःसीमा
			पूर्वेस दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस
१	२	३	४ ५ ६ ७
सि.स.नं. २३२, २३३, २३६.	खाजगी	३६०.३४ चौ.मी.	सि.स.नं. २३७ लगत क्रमांक सि.स.नं. २३७. लागू रस्ता लगत क्रमांक सि.स.नं. २३५, २३६.

सदरचा आदेश हा माझे सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह पारित करण्यात येत आहे.

नीलेश र. गटणे (भा.प्र.से.),

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, ५ फेब्रुवारी २०२५.

**जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांजकडून**

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मोहोळ यांचेकडील पत्र जा. क्रमांक २३९६/स्वामित्व/न.भू.शि./परि.प्रस्ताव/२०२४, दिनांक २८ ऑक्टोबर २०२४.

**अधिसूचना**

क्रमांक न.भू./गावठाण अधिसूचना/कावि-३७१/४९७३/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मोहोळ यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा कुरुलमध्ये मौजे लमाणतांडा हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मोहोळ यांचे अधिनस्त सजा कुरुलमध्ये मौजे लमाणतांडा हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

**परिशिष्ट - ब**

**इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मोहोळ**

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. कुरुल	कुरुल	१२१३	लमाणतांडा	२३	प. भू. कुरुल	कुरुल	१२१३	
	कोरवली	४९२				कोरवली	४९२	
	घोडेश्वर	१२२०				घोडेश्वर	१२२०	
	कामती बु.	५०९				कामती बु.	५०९	
	ओंढी	६८४				ओंढी	६८४	
	अंकोली	६३४				अंकोली	६३४	



परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
	सोहाळे	५०१			सोहाळे	५०१	
	मिरी	५६			मिरी	५६	इकडील कार्या-
	सौंदणे	१५९			सौंदणे	१५९	लयाकडील दि.
	वरकुटे	३०			वरकुटे	३०	२२ मार्च २०२४
							अन्वये अधिसूचना
							मंजूर.
					लमाणतांडा	२३	नव्याने समाविष्ट
एकूण		५४९८		२३		५५२१	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, १४ नोव्हेंबर २०२४.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्रमांक २३१६/शिरस्तेदार/परिरक्षण प्रस्ताव/२०२४, दिनांक ५ नोव्हेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण अधिसूचना/४९८९/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा गादेगावमध्ये मौजे लोणारवाडी व सजा गुरसाळेमध्ये जळोली ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचे अधिनस्त सजा गादेगावमध्ये मौजे लोणारवाडी व सजा गुरसाळेमध्ये जळोली ही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

परिशिष्ट - ब

इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२३, दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका पंढरपूर, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. गादेगाव	गादेगाव	८४५	लोणारवाडी	९४	प. भू. गादेगाव	गादेगाव	८४५	
	भाळवणी	१३९४				भाळवणी	१३९४	
	गार्डी	५०१				गार्डी	५०१	
	पळशी	२९३				पळशी	२९३	
	बोहाळी	४८०				बोहाळी	४८०	
	तावशी	७३३				तावशी	७३३	
	कोटी	५१४				कोटी	५१४	
	कासेगाव	१०५६				कासेगाव	१०५६	
	खर्डी	५७२				खर्डी	५७२	
	तपकिरी शेटफळ	५६५				तपकिरी शेटफळ	५६५	
	तिसंगी	५६९				तिसंगी	५६९	
	उंबरगाव	१४२				उंबरगाव	१४२	इकडील कार्या-
	धोंडेवाडी	१९७				धोंडेवाडी	१९७	लयाकडील दि.
	एकलासपूर	११६				एकलासपूर	११६	१० मे २०२३
	जैनवाडी	१३५				जैनवाडी	१३५	रोजीचे आदेशान्वये
	शेंडगेवाडी	५९				शेंडगेवाडी	५९	अधिसूचना मंजूर.
	वाडी कुरोळी	१४७				वाडी कुरोळी	१४७	दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी अधिसूचना मंजूर.
	सिद्धेवाडी	२२४				सिद्धेवाडी	२२४	इकडील कार्या-
	चिचुंबे	५५				चिचुंबे	५५	लयाकडील दि.
	सुपली	२५१				सुपली	२५१	१० जुलै २०२४
	उपरी	१५१				उपरी	१५१	रोजीचे आदेशान्वये
						लोणारवाडी	९४	अधिसूचना मंजूर. नव्याने समाविष्ट
एकूण		८९९९		९४			९०९३	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. गुरसाळे	गुरसाळे	२५३	जळोली	१३१	प. भू. गुरसाळे	गुरसाळे	२५३	
	भोसे	१०६६				भोसे	१०६६	
	करकंब	२१७१				करकंब	२१७१	
	होळे बु.	३७३				होळे बु.	३७३	
	मेंढापूर	३९९				मेंढापूर	३९९	
	पटवर्धन कुरोली	७१६				पटवर्धन कुरोली	७१६	
	वाखरी	४७०				वाखरी	४७०	
	भंडीशेगाव	७६२				भंडीशेगाव	७६२	
	पिराची कुरोली	५५८				पिराची कुरोली	५५८	
	खरातवाडी	७८				खरातवाडी	७८	इकडील कार्या-
	पांढरेवाडी	२३७				पांढरेवाडी	२३७	लयाकडील दि.
								१० मे २०२३
								रोजी अधिसूचना
								मंजूर.
	बार्डी	१६२				बार्डी	१६२	इकडील कार्या-
	जाधववाडी	८०				जाधववाडी	८०	लयाकडील दि.
	चिलाईवाडी	८५				चिलाईवाडी	८५	१ सप्टेंबर २०२३
	शेळवे	३२०				शेळवे	३२०	अधिसूचना मंजूर.
	करोळे	१४१				करोळे	१४१	इकडील कार्या-
	सांगवी	१५१				सांगवी	१५१	लयाकडील दि.
	आव्हे	८७				आव्हे	८७	१० जुलै २०२४
	तरडगाव भोसे	९०				तरडगाव भोसे	९०	रोजी अधिसूचना
	खेडभोसे	१२७				खेडभोसे	१२७	मंजूर.
	कान्हापुरी	१२९				कान्हापुरी	१२९	
						जळोली	१३१	नव्याने समाविष्ट
एकूण		८७५५		१३१			८८८६	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, १९ नोव्हेंबर २०२४.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.  
 (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.  
 (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.  
 (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.  
 (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, बार्शी यांचेकडील पत्र जा. क्रमांक ४१३२/न.भू./स्वामित्व/परि.प्रस्ताव/२०२४, दिनांक ९ डिसेंबर २०२४.

### अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण अधिसूचना/५४७१/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, बार्शी यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा पांगरीमध्ये मौजे (१) पुरी, (२) येळंब, (३) धामणगाव (आ.) व सजा वैरागमध्ये मौजे नांदणी ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, बार्शी यांचे अधिनस्त सजा पांगरीमध्ये मौजे (१) पुरी, (२) येळंब, (३) धामणगाव (आ.) व सजा वैरागमध्ये मौजे नांदणी ही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

### परिशिष्ट - ब

**इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक ३१ डिसेंबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, बार्शी**

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. पांगरी	पांगरी	१६६९	पुरी	१९१	प. भू. पांगरी	पांगरी	१६६९	
	उपळाई ठोंगे	११०१	येळंब	११२		उपळाई ठोंगे	११०१	
	खांडवी	७९८	धामणगाव आ.	१४९		खांडवी	७९८	
	शेंद्री	५८०				शेंद्री	५८०	
	चारे	७०१				चारे	७०१	
	घारी	७०३				घारी	७०३	
	उक्कडगाव	६३१				उक्कडगाव	६३१	
	आगळगाव	६७७				आगळगाव	६७७	
	बळेवाडी	१०२				बळेवाडी	१०२	अधिसूचना मंजूर दि. ११ सप्टेंबर २०२४.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	ममदापूर भानसले	१६५ ८२				ममदापूर भानसले	१६५ ८२	अधिसूचना मंजूर दि. २८ ऑक्टोबर २०२४.
	कुसळंब	९८				कुसळंब	९८	अधिसूचना मंजूर दि. १४ नोव्हेंबर २०२४.
						पुरी	१९१	नव्याने समाविष्ट
						येळंब	१९२	नव्याने समाविष्ट
						धामणगाव आ.	१४९	नव्याने समाविष्ट
एकूण	७३०७		४५२		७७५९			
प. भू. वैराग	वैराग	२६९३	नांदणी	२५१	प. भू. वैराग	वैराग	२६९३	
	शेळगाव मा.	७३४				शेळगाव मा.	७३४	
	सासुरे	६८५				सासुरे	६८५	
	तडवळे	७१३				तडवळे	७१३	
	सुर्डी	७८७				सुर्डी	७८७	
	मालवंडी	६८८				मालवंडी	६८८	
	धामणगाव	८०३				धामणगाव	८०३	
	पिंपरी रा.	२१४				पिंपरी रा.	२१४	अधिसूचना मंजूर दि. २८ ऑक्टोबर २०२४.
						नांदणी	२५१	नव्याने समाविष्ट
एकूण	७३१७		२५१		७५६८			

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

सोलापूर, ३१ डिसेंबर २०२४.

दादासाहेब घोडके,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माळशिरस यांचेकडील पत्र जा. क्रमांक ४०४०,४०४२,४०४७./न.भू.शि./ड्रोन सर्व्हे/परिरक्षण प्रस्ताव/२०२४, दिनांक २६ नोव्हेंबर २०२४.

## अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण अधिसूचना/५३४८/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माळशिरस यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा अकलूजमध्ये मौजे (१) बिजवडी, (२) उंबरे (वेळापूर) व सजा वेळापूरमध्ये मौजे (३) साळमुखवाडी, (४) शेंडेचिंच व सजा नातेपुतेमध्ये (५) मौजे बांगर्डे ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माळशिरस यांचे अधिनस्त सजा अकलूजमध्ये मौजे (१) बिजवडी, (२) उंबरे (वेळापूर) व सजा वेळापूरमध्ये मौजे (३) साळमुखवाडी, (४) शेंडेचिंच व सजा नातेपुतेमध्ये (५) मौजे बांगर्डे ही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

## परिशिष्ट - ब

इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक १६ डिसेंबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माळशिरस

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती		शेरा	
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. अकलूज	अकलूज	३७९४	बिजवडी	६५	प. भू. अकलूज	अकलूज	३७९४	
	माळीनगर	१२१५	उंबरे (वेळापूर)	७८		माळीनगर	१२१५	
	तांबवे	२९८				तांबवे	२९८	
	वाघोली	२१९				वाघोली	२१९	
	लवंग	२५८				लवंग	२५८	
	महाळुंग	१९९६				महाळुंग	१९९६	
	बोरगाव	६७४				बोरगाव	६७४	
	जांबुड	४२९				जांबुड	४२९	
	खंडागळी	६४५				खंडागळी	६४५	
	पानीव	२१४				पानीव	२१४	
	गिरझणी	२४४				गिरझणी	२४४	
	कोंडबावी	२४०				कोंडबावी	२४०	
						बिजवडी	६५	नव्याने समाविष्ट
						उंबरे (वेळापूर)	७८	नव्याने समाविष्ट
एकूण		१०२९८		१४३			१०४४१	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. वेळापूर	वेळापूर	१३१३	साळमुखवाडी	९	प. भू. वेळापूर	वैराग	१३१३	
	मळोली	८६८	शेंडेचिंच	२१		मळोली	८६८	
	तांदुळवाडी	९७०				तांदुळवाडी	९७०	
	फळवणी	४६१				फळवणी	४६१	
	पिलीव	१३६१				पिलीव	१३६१	
	निमगाव	६६९				निमगाव	६६९	
	सुळेवाडी	३१०				सुळेवाडी	३१०	
	कोळेवाडी	६३१				कोळेवाडी	६३१	
						साळमुखवाडी	९	नव्याने समाविष्ट
						शेंडेचिंच	२१	नव्याने समाविष्ट

एकूण		६५८३		३०		६६१३	
प. भू. नातेपुते	नातेपुते	१३३६	बांगर्डे	३९	प. भू. नातेपुते	नातेपुते	१३३६
	फोंडशिरस	८६२				फोंडशिरस	८६२
	फडतरी	२८९				फडतरी	२८९
	कारुंडे	२४१				कारुंडे	२४१
	पिरळे	३७४				पिरळे	३७४
	दहिगाव	६५१				दहिगाव	६५१
	एकशीव	२८९				एकशीव	२८९
	कुरबावी	५२७				कुरबावी	५२७
	शिंदेवाडी	६०३				शिंदेवाडी	६०३
	गुरसाळे	३९१				गुरसाळे	३९१
	धर्मपुरी	४०८				धर्मपुरी	४०८
	मोरोची	४४८				मोरोची	४४८
				बांगर्डे	३९	नव्याने समाविष्ट	
एकूण		६४१९		३९		६४५८	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून होणेची आहे.

सोलापूर, १६ डिसेंबर २०२४.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, करमाळा यांचेकडील पत्र जा. क्र. ७१५/न.भू.शि./परिरक्षण प्रस्ताव/२०२४, दिनांक १२ डिसेंबर २०२४.

### अधिसूचना

क्रमांक न.भू./कावि-४२७/गा.अ.मं./८०/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, करमाळा यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा करमाळामध्ये मौजे (१) निलज, (२) पोटेगाव, (३) बिटरगाव, (४) तरटगाव ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, करमाळा यांचे अधिनस्त सजा करमाळामध्ये मौजे (१) निलज, (२) पोटेगाव, (३) बिटरगाव, (४) तरटगाव ही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

### परिशिष्ट - ब

इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक १५ जानेवारी २०२५ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका करमाळा, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, करमाळा

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. करमाळा	करमाळा	६२८०	निलज	२०	प. भू. करमाळा	करमाळा	६२८०	
	पांडे	५२४	पोटेगाव	६४		पांडे	५२४	
	सालसे	४७८	बिटरगाव	११०		सालसे	४७८	
	वरकुटे	५४८	तरटगाव	६०		वरकुटे	५४८	
	गुळसडी	१४०				गुळसडी	१४०	इकडील कार्या-
	गोंडरे	१९२				गोंडरे	१९२	लयाकडील दि.
	आळसुंदे	२८				आळसुंदे	२८	४ मार्च २०२४
	खांबेवाडी	१६				खांबेवाडी	१६	रोजीचे आदेशान्वये
								अधिसूचना मंजूर.
						निलज	२०	नव्याने समाविष्ट
						पोटेगाव	६४	नव्याने समाविष्ट
						बिटरगाव	११०	नव्याने समाविष्ट
						तरटगाव	६०	नव्याने समाविष्ट
एकूण		८२०६		२५४			८४६०	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १५ जानेवारी २०२५ पासून होणेची आहे.

सोलापूर, १५ जानेवारी २०२५.

दादासाहेब घोडके,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.



- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/झोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्र. १२४६/न.भू.शि./झोन सर्व्हे/परिरक्षण प्रस्ताव/२०२४, दिनांक २४ जून २०२४.

### अधिसूचना

क्रमांक न.भू.शि./गा.अधि.मंजुरी/२७३१/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा तुंगतमध्ये मौजे (१) नारायण चिंचोली, (२) रांजणी, (३) कोंढारकी, (४) नळी, (५) ईश्वर वठार व सजा गादेगावमध्ये मौजे (१) सिद्धेवाडी, (२) चिंचुंबे, (३) सुपली, (४) उपरी व सजा गुरसाळेमध्ये मौजे (१) करोळे, (२) सांगवी, (३) आव्हे, (४) तरडगाव भोसे, (५) खेडभोसे, (६) कान्हापुरी ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचे अधिनस्त सजा तुंगतमध्ये मौजे (१) नारायण चिंचोली, (२) रांजणी, (३) कोंढारकी, (४) नळी, (५) ईश्वर वठार व सजा गादेगावमध्ये मौजे (१) सिद्धेवाडी, (२) चिंचुंबे, (३) सुपली, (४) उपरी व सजा गुरसाळेमध्ये मौजे (१) करोळे, (२) सांगवी, (३) आव्हे, (४) तरडगाव भोसे, (५) खेडभोसे, (६) कान्हापुरी ही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

### परिशिष्ट - ब

**इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक ११ जुलै २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका पंढरपूर, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर**

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. तुंगत	तुंगत	६७६	नारायण चिंचोली	३३८	प. भू. तुंगत	तुंगत	६७६	
	अनवली	४८६	रांजणी	३९४		अनवली	४८६	
	सरकोली	४९८	कोंढारकी	११३		सरकोली	४९८	
	देगाव	३५९	नळी	५०		देगाव	३५९	
	चळे	७२४	ईश्वर वठार	१८२		चळे	७२४	
	सुस्ते	६५१				सुस्ते	६५१	
	तारापूर	५८१				तारापूर	५८१	



परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	वाडी कुरोळी	१४७				वाडी कुरोळी	१४७	दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी अधिसूचना मंजूर.
						सिद्धेवाडी	२२४	नव्याने समाविष्ट
						विचुंबे	५५	नव्याने समाविष्ट
						सुपली	२५१	नव्याने समाविष्ट
						उपरी	१५१	नव्याने समाविष्ट

एकूण	८३१८		६८१		८९९९		
प. भू. गुरसाळे	गुरसाळे	२५३	करोळे	१४१	गुरसाळे	२५३	आपलेकडील जा. क्र. पुणे/नाशिक विभाग/सुड्ड्या प्रती/ ७५०, दि. ६ जून २०२३ अन्वये प्रसिद्ध केले आहे.
	भोसे	१०६६	सांगवी	१५१	भोसे	१०६६	
	करकंब	२१७१	आव्हे	८७	करकंब	२१७१	
	होळे बु.	३७३	तरडगाव भोसे	९०	होळे बु.	३७३	
	मेंढापूर	६९९	खेडभोसे	१२७	मेंढापूर	६९९	
	पटवर्धन कुरोली	७१६	कान्हापुरी	१२९	पटवर्धन कुरोली	७१६	
	वाखरी	४७०			वाखरी	४७०	
	भंडीशेगाव	७६२			भंडीशेगाव	७६२	
	पिराची कुरोली	५५८			पिराची कुरोली	५५८	
	खरातवाडी	७८			खरातवाडी	७८	
	पांढरेवाडी	२३७			पांढरेवाडी	२३७	
	बार्डी	१६२			बार्डी	१६२	
	जाधववाडी	८०			जाधववाडी	८०	
	चिलाईवाडी	८५			चिलाईवाडी	८५	
	शेळवे	३२०			शेळवे	३२०	
				करोळे	१४१	नव्याने समाविष्ट	
				सांगवी	१५१	नव्याने समाविष्ट	
				आव्हे	८७	नव्याने समाविष्ट	
				तरडगाव भोसे	९०	नव्याने समाविष्ट	
				खेडभोसे	१२७	नव्याने समाविष्ट	
				कान्हापुरी	१२९	नव्याने समाविष्ट	
एकूण	८०३०		७२५		८७५५		

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ११ जुलै २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.  
 (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.  
 (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.  
 (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.  
 (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, उत्तर सोलापूर यांचेकडील पत्र जा. क्र. न.भू.शि./स्वा.यो.परि./२०२४, दिनांक ४ सप्टेंबर २०२४.

### अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण अधिसूचना/३३५४/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, उत्तर सोलापूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा बाळेमध्ये मौजे (१) पाथरी, (२) हिप्परगे तळे, व सजा नान्नजमध्ये मौजे (१) दारफळ गावडी, (२) वांगी, (३) भागाईवाडी, (४) तरटगाव ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, उत्तर सोलापूर यांचे अधिनस्त सजा बाळेमध्ये मौजे (१) पाथरी, (२) हिप्परगे तळे, व सजा नान्नजमध्ये मौजे (१) दारफळ गावडी, (२) वांगी, (३) भागाईवाडी, (४) तरटगाव ही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

### परिशिष्ट - ब

**इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२३, दिनांक ११ सप्टेंबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, उत्तर सोलापूर**

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. बाळे	बाळे	१३०५	पाथरी	४०६	प. भू. बाळे	बाळे	१३०५	
	शेळगी	१६८४	हिप्परगे तळे	१९३		शेळगी	१६८४	
	देगाव	८७१				देगाव	८७१	
	सोरेगाव	४३१				सोरेगाव	४३१	
	सलगरवाडी	६०१				सलगरवाडी	६०१	
	तिन्हे	४६४				तिन्हे	४६४	
	कोंडी	६६४				कोंडी	६६४	
	डोणगाव	५८७				डोणगाव	५८७	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	समशापूर	१२०				समशापूर	१२०	इकडील कार्या-
	शिवणी	२४६				शिवणी	२४६	लयाकडील दि.
	तेलगाव	४३९				तेलगाव	४३९	३० जून २०२२
	खेड	१३०				खेड	१३०	रोजीचे आदेशान्वये
	नंदूर	१९८				नंदूर	१९८	अधिसूचना मंजूर.
	भोगाव	१९२				भोगाव	१९२	
	बेलाटी	३१७				बेलाटी	३१७	
						पाथरी	४०६	नव्याने समाविष्ट
						हिप्परगे तळे	१९३	नव्याने समाविष्ट
एकूण	८७७९	५९९	९३७८					
प. भू. नान्नज	नान्नज	९६७	दारफळ गावडी	४८९	प. भू. नान्नज	नान्नज	९६७	
	वडाळा	९४६	वांगी	१९०		वडाळा	९४६	
	कौठाळी	५८७	भागाईवाडी	११८		कौठाळी	५८७	
	कळमण	८२७	तरटगाव	१४४		कळमण	८२७	
	बिबी दारफळ	८३७				बिबी दारफळ	८३७	
	रानमसले	६६९				रानमसले	६६९	
	मार्डी	९०२				मार्डी	९०२	
	पडसाळी	३६९				पडसाळी	३६९	दि. ३० जून २०२२
	साखरेवाडी	५३				साखरेवाडी	५३	रोजीचे आदेशान्वये
	गुळवंची	२२५				गुळवंची	२२५	अधिसूचना मंजूर.
	राळेरास	१०१				राळेरास	१०१	दि. ९ मे २०२३
	होनसळ	२७०				होनसळ	२७०	रोजीचे आदेशान्वये
	हगलूर	१५५				हगलूर	१५५	अधिसूचना मंजूर.
	एकरुख	१७५				एकरुख	१७५	
						दारफळ गावडी	४८९	
						वांगी	१९०	
						भागाईवाडी	११८	
						तरटगाव	१४४	
एकूण	७०८३	९४१	८०२४					

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ११ सप्टेंबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, ११ सप्टेंबर २०२४.

वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.

(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.

- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सांगोला यांचेकडील पत्र जा. क्र. २०४४/गावठाण ड्रोन सर्व्हे/२०२४, दिनांक १२ सप्टेंबर २०२४.

### अधिसूचना

क्रमांक न.भू.शि./कावि-२३३/गाव.अधि.मंजुरी/३४५५/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सांगोला यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा जवळामध्ये मौजे डोंगरगाव हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सांगोला यांचे अधिनस्त सजा जवळामध्ये मौजे डोंगरगाव हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

### परिशिष्ट - ब

इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सांगोला

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. जवळा	जवळा	१६५६	डोंगरगाव	२४२	प. भू. जवळा	जवळा	१६५६	
	घेरडी	७५१				घेरडी	७५१	
	मेडशिगी	५१७				मेडशिगी	५१७	
	आलेगाव	५४७				आलेगाव	५४७	
	अकोला	८००				अकोला	८००	
	वासुद (अ.)	३३१				वासुद (अ.)	३३१	
	कडलास	८३८				कडलास	८३८	
	सोनंद	८२४				सोनंद	८२४	
	वाढेगाव	५१२				वाढेगाव	५१२	
	शिरभावी	३८७				शिरभावी	३८७	इकडील
	धायटी	२३५				धायटी	२३५	कार्यालयाकडील
	हंगीरगे	३१७				हंगीरगे	३१७	दि. १९ सप्टेंबर
	राजापूर	११३				राजापूर	११३	२०२३ रोजीचे
	हबिसेवाडी	५९				हबिसेवाडी	५९	आदेशान्वये
	गळवेवाडी	७५				गळवेवाडी	७५	अधिसूचना मंजूर.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	बुरलेवाडी	४४				बुरलेवाडी	४४	
	वाणी चिंचाळे	३०३				वाणी चिंचाळे	३०३	
	वाकी घेरडी	२०२				वाकी घेरडी	२०२	
	डिकसळ	११३				डिकसळ	११३	
	गावडेवाडी	६३				गावडेवाडी	६३	
	मानेगाव	२२३				मानेगाव	२२३	
	नराळे	१९१				नराळे	१९१	
	लोणविरे	२४७				लोणविरे	२४७	
	पारे	२७४				पारे	२७४	अधिसूचना मंजूर दि. १९ डिसेंबर २०२३.
						डोंगरगाव	२४२	नव्याने समाविष्ट
एकूण		९६२२		२४२			९८६४	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २३ सप्टेंबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, २३ सप्टेंबर २०२४.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर यांचेकडील पत्र जा. क्र. ४५३७/नवीन गां./परि.काम./२०२४, दिनांक १८ सप्टेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक न.भू.शि./कावि-३३६/गाव.अधि./३४५६/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा मंड्रुपमध्ये मौजे वडापूर हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर यांचे अधिनस्त सजा मंड्रुपमध्ये मौजे वडापूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.





परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	कुसूर	२९९				कुसूर	२९९	दि. २२ नोव्हेंबर
	बरूर	३४७				बरूर	३४७	२०२३ रोजीचे
	तेलगाव	२०९				तेलगाव	२०९	आदेशान्वये
								अधिसूचना मंजूर.
	गुंजेगाव	३०३				गुंजेगाव	३०३	दि. २३ जुलै २०२४
	मनगोळी	२२४				मनगोळी	२२९	रोजीचे आदेशान्वये
	वडकबाळ	१७९				वडकबाळ	१७९	अधिसूचना मंजूर.
						वडापूर	३२२	नव्याने समाविष्ट
एकूण		१२५१५		३२२			१२८३७	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २३ सप्टेंबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,

सोलापूर.

सोलापूर, २३ सप्टेंबर २०२४.

- वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर यांचेकडील पत्र जा. क्र. ४६३६/नवीन गां./परि.काम./२०२४, दिनांक ७ ऑक्टोबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक न.भू./कावि-३५७/गावठाण अधिसूचना/३९०७/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा वळसंगमध्ये मौजे हत्तरसंग हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर यांचे अधिनस्त सजा वळसंगमध्ये मौजे हत्तरसंग हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

परिशिष्ट - ब

इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका दक्षिण सोलापूर, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दक्षिण सोलापूर

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. वळसंग	वळसंग	१३५०	हत्तरसंग	२०९	प. भू. वळसंग	वळसंग	१३५०	
	होटगी	१२११				होटगी	१२११	
	होटगी (स्टे.)	५२५				होटगी (स्टे.)	५२५	
	आहेरवाडी	८५७				आहेरवाडी	८५७	
	हत्तूर	७१८				हत्तूर	७१८	
	औराद	६४६				औराद	६४६	
	आचेगाव	६२०				आचेगाव	६२०	
	शिंंगडगाव	४५५				शिंंगडगाव	४५५	
	बंकलगी	२६७				बंकलगी	२६७	दि. १७ मे २०२२ रोजी अधिसूचना मंजूर.
	आलेगाव	१९०				आलेगाव	१९०	इकडील कार्या- लयाकडील दि.
	यत्नाळ	२११				यत्नाळ	२११	९ जानेवारी २०२३
	तोगराळी	१८३				तोगराळी	१८३	रोजीचे आदेशान्वये
	औज आहेरवाडी	१२०				औज आहेरवाडी	१२०	अधिसूचना मंजूर.
	इंगळगी	१९४				इंगळगी	१९४	दि. ९ मे २०२३ रोजी अधिसूचना मंजूर.
	दिंडूर	३०४				दिंडूर	३०४	दि. १८ ऑक्टोबर
	बोरुळ	७९				बोरुळ	७९	२०२३ रोजी अधिसूचना मंजूर.
	शिरवळ	२४८				शिरवळ	२४८	दि. २२ नोव्हेंबर
	कणबस	३३७				कणबस	३३७	२०२३ रोजी अधिसूचना मंजूर.
	तीर्थ	४२२				तीर्थ	४२२	दि. २३ जुलै २०२३ रोजी अधिसूचना मंजूर.
						हत्तरसंग	२०९	नव्याने समाविष्ट
एकूण		८९३७		२०९				९१४६

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, १५ ऑक्टोबर २०२४.

[illegible]

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	लांबोटी	५३				लांबोटी	५३	इकडील कार्या-
	मोरवंची	१०८				मोरवंची	१०८	लयाकडील दि.
								५ जून २०२४
								आदेशान्वये
								अधिसूचना मंजूर.
						नांदगाव	७६	नव्याने समाविष्ट
एकूण		४७७८		७६			४८५४	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, १५ ऑक्टोबर २०२४.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा यांचेकडील पत्र जा. क्रमांक २८९३,२८९४/न.भू./परि.प्रस्ताव/ड्रोन/२०२४, दिनांक २४ सप्टेंबर २०२४.

अधिसूचना

क्रमांक न.भू./कावि-३४१,३४२/गावठाण अधिसूचना/३९०९/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा टेंभुर्णीमध्ये मौजे भुईजे हे गाव व सजा माढामध्ये विठ्ठलवाडी हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा यांचे अधिनस्त सजा टेंभुर्णीमध्ये मौजे भुईजे हे गाव व सजा माढामध्ये विठ्ठलवाडी हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

परिशिष्ट - ब

इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका माढा, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. टेंभुर्णी	टेंभुर्णी	१५६४	भुईजे	१०३	प. भू. टेंभुर्णी	टेंभुर्णी	१५६४	
	परिते	८३८				परिते	८३८	
	पिंपळनेर	८०१				पिंपळनेर	८०१	
	घोटी	५४९				घोटी	५४९	
	बेंबळे	८७५				बेंबळे	८७५	
	बादलेवाडी	२३६				बादलेवाडी	२३६	
	निमगाव टें.	५३८				निमगाव टें.	५३८	
						भुईजे	१०३	नव्याने समाविष्ट
एकूण		५४०१		१०३			५५०४	
प. भू. माढा	माढा	२०६३	विठ्ठलवाडी	१९३	प. भू. माढा	माढा	२०६३	
	अंजनगाव (खे.)	९४६				अंजनगाव (खे.)	९४६	
	अंजनगाव (उ.)	६४२				अंजनगाव (उ.)	६४२	
	उपळाई खुर्द	८५०				उपळाई खुर्द	८५०	
	दारफळ	७९३				दारफळ	७९३	
	वाकाव	५११				वाकाव	५११	
	मानेगाव	९२७				मानेगाव	९२७	
	वडशिंगे	६००				वडशिंगे	६००	
	म्हैसगाव	८४०				म्हैसगाव	८४०	
						विठ्ठलवाडी	१९३	नव्याने समाविष्ट
एकूण		८१७२		१९३			८३६५	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, १५ ऑक्टोबर २०२४.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.  
 (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.  
 (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.  
 (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.  
 (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचेकडील पत्र जा. क्रमांक २३४८/शिरस्तेदार/भटुंबरे/परि./२०२४, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४.

#### अधिसूचना

क्रमांक न.भू./कावि-३५९/गावठाण अधिसूचना/३९२६/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा शहर पंढरपूर प. भू. १ मध्ये मौजे भटुंबरे हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर यांचे अधिनस्त सजा शहर पंढरपूर प. भू. १ मध्ये मौजे भटुंबरे हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

#### परिशिष्ट - ब

**इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२४, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतींचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका पंढरपूर, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पंढरपूर**

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
शहर पंढरपूर प. भू. १.	पंढरपूर	४७००	भटुंबरे	२५७	शहर पंढरपूर प. भू. १.	पंढरपूर	४७००	
	टी.पी. २	१७६				टी.पी. २	१७६	
	चिंचोली भोसे	१६५				चिंचोली भोसे	१६५	इकडील कार्या-
	शेगाव दुमाला	३००				शेगाव दुमाला	३००	लयाकडील दि.
								१० मे २०२३
								रोजीचे आदेशान्वये
								अधिसूचना मंजूर.
						भटुंबरे	२५७	नव्याने समाविष्ट
एकूण		५३४१		२५७			५५९८	

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून होणेची आहे.

सोलापूर, १५ ऑक्टोबर २०२४.

**दादासाहेब घोडके,**  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

- वाचा :** (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
- (३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र.क्र.३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
- (५) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मंगळवेढा यांचेकडील पत्र जा. क्र. १३१४/न.भू.शि./परिरक्षण प्रस्ताव/२०२४, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४.

### अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण अधिसूचना/४१२३/२०२४.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे, त्याअनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मंगळवेढा यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा मरवडेमध्ये मौजे पॉट हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

उक्त वाचा क्रमांक ४ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मंगळवेढा यांचे अधिनस्त सजा मरवडेमध्ये मौजे पॉट हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

### परिशिष्ट - ब

**इकडील अधिसूचना क्रमांक नगर भूमापन / गावठाण अधिसूचना / २०२३, दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा / मिळकतीचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका मंगळवेढा, कार्यालयाचे नाव : उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मंगळवेढा**

सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे पुनर्रचनेपूर्वी			परिरक्षणासाठी नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती			शेरा
सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	गावाचे नाव	एकूण मिळकती	सजाचे नाव	गावाचे नाव	एकूण मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
प. भू. मरवडे	मरवडे	८४०	पॉट	८३	प. भू. मरवडे	मरवडे	८४०	
	नंदूर	५४७				नंदूर	५४७	
	निंबोणी	४६६				निंबोणी	४६६	
	हुलजंती	७१६				हुलजंती	७१६	
	सलगर बु.	४६२				सलगर बु.	४६२	
	नंदेश्वर	५३४				नंदेश्वर	५३४	
	रड्डे	३२१				रड्डे	३२१	
	डोणज	५६०				डोणज	५६०	
	पाठखळ	३९४				पाठखळ	३९४	

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
	हुन्नूर	४०५				हुन्नूर	४०५	
	भोसे	५९८				भोसे	५९८	
	आंधळगाव	५५६				आंधळगाव	५५६	
	लक्ष्मी दहिवडी	९७८				लक्ष्मी दहिवडी	९७८	
	कर्जाळ	६६				कर्जाळ	६६	इकडील कार्या-
	खवे	४८				खवे	४८	लयाकडील
	जंगलगी	१८५				जंगलगी	१८५	दि. ८ मे २०२३
	जालिहाळ	५८				जालिहाळ	५८	रोजीचे आदेशान्वये
	बावची	१३२				बावची	१३२	अधिसूचना मंजूर.
	आसबेवाडी	१२९				आसबेवाडी	१२९	
	कात्राळ	११८				कात्राळ	११८	इकडील कार्या-
	कागष्ट	६६				कागष्ट	६६	लयाकडील दि.
	जुनोनी	८८				जुनोनी	८८	१७ नोव्हेंबर २०२३
	डिकसळ	४६				डिकसळ	४६	रोजीचे आदेशान्वये
	चिखलगी	१८९				चिखलगी	१८९	अधिसूचना मंजूर.
	शिवनगी	१८१				शिवनगी	१८१	
	सोड्डी	२४४				सोड्डी	२४४	
	शिरनांदगी	१६२				शिरनांदगी	१६२	
	मारोळी	२१८				मारोळी	२१८	
	पडोळकरवाडी	१०४				पडोळकरवाडी	१०४	
	लोणार	२०५				लोणार	२०५	
	लवंगी	२८८				लवंगी	२८८	
	लेंडवे चिंचाळे	१८६				लेंडवे चिंचाळे	१८६	
	जिती	२३०				जिती	२३०	इकडील कार्या-
	महमदाबाद (हु.)	१९०				महमदाबाद (हु.)	१९०	लयाकडील दि.
	मानेवाडी	१०२				मानेवाडी	१०२	२५ जुलै २०२४
	सलगर खुर्द	२४०				सलगर खुर्द	२४०	रोजीचे आदेशान्वये
	गोणेवाडी	१५१				गोणेवाडी	१५१	अधिसूचना मंजूर.
						पोंट	८३	नव्याने समाविष्ट
एकूण		११००३	८३		११०८६			

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पासून होणेची आहे.

दादासाहेब घोडके,  
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,  
सोलापूर.

सोलापूर, २८ ऑक्टोबर २०२४.



**मुख्याधिकारी यांजकडून  
कडेगाव नगरपंचायत, कडेगाव  
अधिसूचना**

क्रमांक क.न.पं./६४४/२०२५.— महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू करण्यात आला आहे. त्या दृष्टीने कडेगाव नगरपंचायत क्षेत्रातील व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता नगरपंचायतीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवांची सूची, आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे.

**परिशिष्ट**

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	सेवा दर	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे. / To Issue Birth Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे. / To Issue Death Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. / To Issue Marriage Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तव्याचा पुरावा, ३. वयाचा पुरावा, ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४	मालमत्ता कर उतारा देणे. / To Issue Extract of Property Tax.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे. / To Issue No Dues Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of Transfer Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of Transfer of Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारस हक्क प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
७	झोन दाखला देणे. / To Issue Zone Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
८	भाग नकाशा देणे. / To Issue Part Map.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे. / To Issue Building Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा (५ प्रती), ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे. / To Issue Plinth Completion Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे. / To Issue Occupancy Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, ३. जोते प्रमाणपत्र, ४. घर मालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे. / To Issue New Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागा मालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे. / To Issue Drainage / Sewer Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागा मालकी कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१५	पुनः कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	कराचे मागणीपत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१७	कर माफी मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	तात्पुरते / कायम- स्वरूपी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२५	पुनःजोडणी करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	वापरामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२७	पाणीदेयक तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२८	प्लंबर परवाना.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	नादुरुस्त मीटर तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३३	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३५	पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. /	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबत व पर्जन्यजल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हक्क कागदपत्रे. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३७	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३८	नवीन परवाना मिळणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३९	परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४०	परवाना हस्तांतरण	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४१	परवाना दुय्यम प्रत	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४२	व्यवसायाचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४३	व्यवसाय बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४४	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	परवाना रद्द करणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४७	कालबाह्य परवानासाठी नूतनीकरण सूचना.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	नगर रचनाकार	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना व परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	नवीन सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५२	रस्ता खोदाई परवाना देणे. नवीन परवाना व नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नगर अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५४	खाद्य नोंदणी प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आरोग्य-विषयक ना-हरकत दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-बाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५५	मोबाईल टॉवर परवाना.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	नगर अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५६	लॉजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५७	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त	विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे. ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दिनांक १९ डिसेंबर २०२२ मधील तरतुदीनुसार ६० दिवस.	मुख्याधिकारी	जिल्हाधिकारी	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग, अध्यक्ष.
६२	महाराष्ट्र (नागरी सेवा) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण.



**परिशिष्ट-- चालू**

१	२	३	४	५	६	७	८
६३	रस्त्यावरील खड्डे बुजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	नगर अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६४	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	५ दिवस	नगर अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

**डॉ. पवन म्हेत्रे,**

मुख्याधिकारी,

कडेगाव नगरपंचायत, कडेगाव.

कडेगाव, ६ फेब्रुवारी २०२५.

**बारामती नगरपरिषद, बारामती**

**अधिसूचना**

क्रमांक बा.न.प./कार्या-१/१३९/२०२५.— महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता, तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५, दिनांक २८ एप्रिल २०१५ रोजी लागू करणेत आला आहे.

बारामती नगरपरिषद क्षेत्रातील पात्र नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे लोकसेवा अधिसूचित करण्यात येत आहे, तसेच त्यांची अंमलबजावणी करणारे पदनिर्देशित अधिकारी, आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी, अंतिम अपिलीय अधिकारी यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये खालीलप्रमाणे अधिसूचित करून जाहीर प्रकटन करण्यात येत आहे.

**महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५, कलम ३ अन्वये नगरपालिका (अ वर्ग) ने जाहीर करावयाचा लोकसेवा तपशील**

**परिशिष्ट**

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	विहित फी	विहित कालावधी	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे. / To Issue Birth Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	जन्म व मृत्यू विभाग नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी तथा विभाग प्रमुख, जन्म-मृत्यू विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे. / To Issue Death Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	जन्म व मृत्यू विभाग नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी तथा विभाग प्रमुख, जन्म-मृत्यू विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३	झोन दाखला (मंजूर विकास योजनेतील एका सर्व्हे नंबर / गट नंबरसाठी) / To Issue Zone Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	विभाग प्रमुख, नगर रचना विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	भाग नकाशा देणे २० cm. × ३० cm. (A-4 size) / To Issue Part Map.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा, ३. मोजणी नकाशा / सिटी सर्व्हे नकाशा.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	विभाग प्रमुख, नगर रचना विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	बांधकाम परवाना देणे. / To Issue Building Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. वास्तुविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा (५ प्रती), ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	६० दिवस	विभाग प्रमुख, नगर रचना विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६	जोते प्रमाणपत्र देणे. / To Issue Plinth Completion Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	विभाग प्रमुख, नगर रचना विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
७	भोगवटा प्रमाणपत्र देणे. / To Issue Occupancy Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, ३. जोते प्रमाणपत्र, ३. घरमालक / वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	२१ दिवस	विभाग प्रमुख, नगर रचना विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
८	नवीन व्यवसाय परवाना मिळणे. / Getting New License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. ओळखपत्र, ३. भाडे करारनामा / वैध भोगवटा प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	परवान्याचे नूतनीकरण करणे. / Renewal of License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	परवाना हस्तांतरण / Transfer of License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
११	परवाना दुय्यम प्रत / Duplicate Copy of License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	व्यवसायाचे नाव बदलणे. / Change in Name of Business.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	व्यवसाय बदलणे. / Change the Business.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१४	परवाना/भागीदाराचे नाव बदलणे. / Change the Business Holder / Partner.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी). / Change Number of Partners (In-crease / Decrease).	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१६	परवाना रद्द करणे. / Cancellation of License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१७	कालबाह्य परवाना- साठी नूतनीकरण सूचना. / Notice for Renewal of Expired License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१८	व्यवसाय परवाना स्वयंनूतनीकरण Auto Renewal of Trade License.	१. योग्यप्रकारे भरलेला अर्ज, २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस.		उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१९	मोबाईल टॉवर परवाना. / Mobile Tower Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना,	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	६० दिवस.	विभाग प्रमुख, नगर रचना विभाग.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.					
२०	नळजोडणी देणे. / To Issue New Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागा मालकी हक्क कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२१	मालकी हक्कात बदल करणे. / To Change Owner-ship Rights.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. जागा मालकी हक्क कागदपत्रे. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२२	नळजोडणी आकारा-मध्ये बदल करणे. / To Change Size of Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२३	तात्पुरते / कायम-स्वरूपी नळजोडणी खंडीत करणे. / To Disconnect Temporary / Permanent Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
२४	पुनःजोडणी करणे. / Reconnect the Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२५	वापरामध्ये बदल करणे. / Change in Use.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२६	पाणीदेयक तयार करणे. / To Prepare Water Bill.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२७	प्लंबर परवाना / Plumber License.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२८	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे. / Renewal of Plumber License.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र. ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२९	नादुरुस्त मीटर तक्रार करणे. / To Complaint about faulty Meter.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३०	अनधिकृत नळजोडणी तक्रार करणे. / Unauthorized Water Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३१	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे. / Complaint about Water Pressure.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३२	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे. / Complaint about Quality of Water.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३३	पाणी उपसा करणे- साठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of non- availability of water from water supply agency required for NOC for water abstrac- tion from Cetral Ground Water Authority / Relevant Authority).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या- नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३४	थकबाकी नसल्याचा दाखला. / To Issue No dues Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३५	जलनिस्सारण जोडणी देणे. / To Issue Drainage /Sewer Connection.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी हक्क कागदपत्रे, ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३६	राज्य खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे. / To Issue Health NOC by Municipality / Panchayat for Food Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाने होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि मालकी हक्काबाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
३७	राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे. To Issue NOC from Municipality or other Local Bodies for State License for Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाने होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३८	नव्याने कर आकारणी करणे. / New Tax Assessment.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३९	पुनः कर आकारणी करणे. / Re-Assessment of Tax.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४०	कराची मागणीपत्र तयार करणे. / To Prepare Tax Demand Notice.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४१	कर माफी मिळणे. / To get Tax Exemption.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४२	थकबाकी नसल्याचा दाखला. / To issue No Dues Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४३	मालमत्ता कर उतारा देणे. / To Issue Extract of Property Tax.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४४	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत / बक्षीसपत्र / वाटणीपत्र व इतर).	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	(ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे. / To Issue Certificate of Transfer of Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. वारसा हक्क प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४५	स्वयंमूल्यांकन. / Self-Valuation.	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४६	आक्षेप नोंदविणे. / To Record Objections.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४७	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन. / Division of Property in Sub-Division.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी).	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४८	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी. / Tax Assessment on Demolishing and Re-construction of the Property.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४९	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे. / To get exemption from Tax to the unoccupied properties.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस	कर निरीक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५०	रस्ता खोदाई परवानगी देणे. / To Grant Road Cutting Permission.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस.	नगर अभियंता (स्थापत्य)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी



परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	५	६	७	८
५१	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे. / Mandap NOC.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	मालमत्ता पर्यवेक्षक / जागा भाडे विभाग प्रमुख.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५२	जाहिरात परवाना / आकाशचिन्ह परवाना व नूतनीकरण. / Advertisement / Sky Signage License, New License and Renewal.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस.	मालमत्ता पर्यवेक्षक / जागा भाडे विभाग प्रमुख.	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५३	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे. / Trade NOC.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५४	सिनेमा चित्रीकरण परवाना, नवीन परवाना व नूतनीकरण. / Movie Shooting License, New License and Renewal.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५५	लॉजिंग हाउस परवाना देणे. / Licensing of Lodging House.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५६	लॉजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे. / Renewal of Lodging House License.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५७	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवाना देणे. / Licensing of Office / Auditorium etc.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगैरे परवान्याचे नूतनीकरण करणे. / Renewal of License of Office / Auditorium etc.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
५९	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे. / Issuance of Hawker Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
६०	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे. / Permission for Establishment of underground Cable Infrastructure (Optical Fiber Cable).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/सीआर-२४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे, ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	६० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती.	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष राज्यस्तरीय दूरसंचार समिती.
६१	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी-नुसार वृक्षतोड परवानगी देणे. / Permitting felling of Trees in accordance with the provisions of Section 8 of the Maharashtra (Urban Areas) Tree Protection and Conservation Act, 1975.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	४५ दिवस	नियोजन प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण
६२	रस्त्यावरील खडे बुजविणे. / Filling Potholes on Road.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

**परिशिष्ट-- चालू**

१	२	३	४	५	६	७	८
६३	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे. / Keeping Drain Covers in good Condition.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६४	शहरात स्वच्छता ठेवणे. / Keeping the City Clean.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	शासनाने अथवा नगरपरिषदेने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क.	१ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

**महेश रोकडे,**

मुख्याधिकारी,

बारामती नगरपरिषद, बारामती.

बारामती, ६ फेब्रुवारी २०२५.

**पोलीस अधीक्षक यांजकडून**

**अधिसूचना**

क्रमांक जिवानिशा/वाहतूक अधिसूचना/४६३/२०२४.— पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे पुसेगाव, तालुका खटाव येथे सालाबादप्रमाणे श्री सेवागिरी देवाची यात्रा दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी ते दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी अखेर भरत असून यात्रेनिमित्ताने यात्रेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून, राज्यातून, तसेच देश-विदेशातून सुमारे ६ ते ७ लाख भाविक येत असतात. सध्या सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम चालू असून पुसेगाव येथे वाहतूक धीम्या गतीने चालू असते. मोठे ट्रक, उसाची ट्रॅली, अवजड वाहने, रस्त्याच्या दुतर्फा लागणारी दुकाने व भाविकांची गर्दी यामुळे रस्ता वाहतुकीवर परिणाम होणेची शक्यता असलेने सदर यात्रा कालावधीत वाहतूक सुरळीत राहणेकामी व भाविकांची / नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरीता वाहतुकीचे नियोजन व वाहन पार्किंग होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पर्यायी मार्गाची उपलब्धता असलेने सदर मार्गावरील वाहतूक वळविणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करणेत येत आहे.

मी, समीर शेख, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, सातारा, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये मौजे पुसेगाव, तालुका खटाव येथे सालाबादप्रमाणे श्री सेवागिरी देवाची यात्रा असलेने पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा सातारा ते पंढरपूर व वडूज ते फलटण या राज्यमार्गाच्या वाहतुकीत बदल करून अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेकरिता दिनांक २५ डिसेंबर २०२४ चे ००.०० ते दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे खालील अधिसूचना पारित करित आहे.

**वाहतूक मार्गातील बदलाबाबत**

**वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.**

१. सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर, ललगुन, बुध, राजापूर / कुळकजाई, मलवडी मार्गे दहिवडीकडे जातील किंवा सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता विसापूर फाटा, जाखणगाव, खातगुण, कटगुण मार्गे दहिवडीकडे जातील.
२. दहिवडी बाजूकडून येणारी वाहने कटगुण, खातगुण, जाखणगाव मार्गे विसापूर फाट्यावरून साताराकडे जातील किंवा दहिवडी बाजूकडून येणारी वाहने मलवडी, कुळकजाई, राजापूर, ललगुन, नेर मार्गे साताराकडे जातील.
३. वडूज बाजूकडून फलटण बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता, खातगुण, जाखणगाव, विसापूर फाटा, ते नेर ललगुन मार्गे फलटणला जातील.
४. फलटण बाजूकडून वडूज बाजूकडे जाणारी वाहने नेर, ललगुन, विसापूर फाटा, जाखणगाव, खातगुण मार्गे वडूजकडे जातील.
५. शिवाजी चौक, पुसेगाव येथून दहिवडी बाजूकडे, वडूज बाजूकडे, फलटण बाजूकडे, सातारा बाजूकडे (चौकापासून चारही बाजूस) २०० मीटर अंतरापर्यंत नो-पार्किंग झोन राहील.

तरी वरील वाहतूक ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे.

सदरची अधिसूचना माझ्या स्वाक्षरी व शिक्क्यानिशी दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आली आहे.

सातारा, १९ डिसेंबर २०२४.

**समीर शेख** (भा.पो.से.),

पोलीस अधीक्षक, सातारा.

## उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

## जाहीर नोटिस

क्रमांक फौज/कावि-२५६/२०२५.— उपरोक्त खालील परिशिष्टामध्ये मयत व्यक्तींच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे त्या व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यू झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संबंधित पोलीस अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या मयत समरी त्रिमिनल प्रोसिजर कोड कलम, १७४ अन्वये इकडे मयत समरीचे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबतचे अहवाल प्रस्तुत प्रकरणी सोबत पाठविले आहेत. तरी मी, दैमव नावडकर, उपविभागीय दंडाधिकारी, बारामती उपविभाग, बारामती या नोटिसीन्ध्ये सदर मयतांची अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार वा हरकत असलेस त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत लेखी स्वरूपात तक्रार अगर हरकतीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडे सादर करावी. अगर समक्ष आणून द्यावी. करील मुदतीत कोणाची तक्रार अगर हरकत प्राप्त न झाल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही व पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल.

## परिशिष्ट

अ. क्र.	एस. आर. क्र.	उ. वि. क्र.	पो. नि. क्र.	दिनांक	मयताचे नाव	वय	गावाचे नाव/तालुका	मयत दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	२६५	५७५१/२०२४	४५/२०२४	११-०७-२०२४	महेश नारायण कुंभार	३४	सोनगाव, बारामती	२३-०४-२०२४	पाण्यात बुडाल्याने मृत्यू	बारामती ग्रामीण
२	३९९	९२४९/२०२४	५८/२०२४	०४-१२-२०२४	गोरख भगवान जाधव	६०	डोर्लेवाडी, बारामती	१९-०६-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	बारामती शहर
३	४००	९२५२/२०२४	७६/२०२४	०४-१२-२०२४	ज्ञानदेव किसन नाळे	६४	देसाई इस्टेट, रुम नं. ४८ बारामती.	२१-०८-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती शहर
४	४०१	९२५१/२०२४	५९/२०२४	०४-१२-२०२४	विष्णू करा मुदी	४२	मोरगाव रोड, बारामती	३०-०४-२०२४	अंतःकपालीय रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू.	बारामती शहर
५	४०२	९२५०/२०२४	६१/२०२४	०४-१२-२०२४	प्रफुल्ल प्रभाकर जाधव	४२	बारामती	२९-०६-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती शहर
६	४०३	९२४८/२०२४	५७/२०२४	०४-१२-२०२४	रासरी रमेश पवार	२०	पिंपळी, बारामती	११-०६-२०२४	इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू.	बारामती शहर
७	४०४	९२४७/२०२४	१०/२०२४	०४-१२-२०२४	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	७५	--	११-०२-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती शहर
८	४०५	९२४६/२०२४	५८/२०२४	०४-१२-२०२४	कांतीलाल शामराव पिंगळे	७५	पिंगळेवस्ती, शिरणो, बारामती.	२२-०८-२०२४	सेप्टिसिमीया आजाराने मृत्यू.	बारामती शहर
९	४०६	९२४५/२०२४	५५/२०२४	०४-१२-२०२४	सुरज बादशहा शेख	३८	कोन्हाळे बु., बारामती	२६-०८-२०२४	डोक्यास मार लागल्याने मृत्यू.	बारामती शहर
१०	४०७	९२४४/२०२४	११६/२०२४	०४-१२-२०२४	अशोक मारुती पवार	५८	मोरगाव रोड, बारामती	१८-११-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती शहर
११	४०८	९२४३/२०२४	१३०/२०२४	०४-१२-२०२४	मोहन तिरसिंग पवारे	५२	हिंगनगाव, इंदापूर	३१-१०-०२४	डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू.	इंदापूर

परिशिष्ट--चालू

अ. क्र.	एस. आर. क्र.	उ. वि. पो. अ. जा. क्र.	पो. नि. जा. क्र.	दिनांक	मयताचे नाव	वय	गावाचे नाव/तालुका	मयत दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१२	४०९	९२४१/२०२४	९४/२०२३	०४-१२-२०२४	केरबा सुखदेव जाधव	५५	गवळीवस्ती, सोलापूर	१६-०९-२०२३	शुगर हृदयविकाराने मृत्यू	इंदापूर
१३	४१०	९२४०/२०२४	११६/२०२३	०४-१२-२०२४	गणेश नारायण धायगुडे	५०	सुरवड, इंदापूर	२६-०९-२०२४	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	इंदापूर
१४	४११	९२४३/२०२४	२८/२०२३	०४-१२-२०२४	सानिया विकास शिंदे	१५	डिक्सळ, इंदापूर	०५-०७-२०२३	गळफास घेतल्याने मृत्यू	भिगवण
१५	४१२	९४९८/२०२४	११२/२०२४	०९-१२-२०२४	अनिकेत विनायक कुलकर्णी	१६	निरा नरसिंगपूर, इंदापूर	१७-०९-२०२४	पाण्यात बुडाल्याने मृत्यू	इंदापूर
१६	४१३	९४९९/२०२४	१०५/२०२४	०९-१२-२०२४	समाधान भानुदास कांबळे	३५	गिरवी, इंदापूर	०९-०५-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	इंदापूर
१७	४१४	९७०२/२०२४	४३/२०२३	१५-१२-२०२४	पोपट महादेव दरेकर	६५	पेडगाव, श्रीगोंदा	२१०-०७-२०२३	स्पेटिसिमीया आजाराने मृत्यू.	भिगवण
१८	४१५	९५००/२०२४	४९/२०२३	०९-१२-२०२४	अनिल बन्सीलाल गांधी	६३	समर्थ पार्क, भिगवण, इंदापूर.	१४-११-२०२३	हृदयविकाराने मृत्यू	भिगवण
१९	४१६	९५०१/२०२४	६९/२०२४	०९-१२-२०२४	कैलास अरुण अहिवळे	४०	सटवाजीनगर, बारामती	१७-०१-२०२४	फुफ्फुसांचे आजाराने मृत्यू.	बारामती शहर
२०	४१७	९५०२/२०२४	१९/२०२४	०९-१२-२०२४	माधव सुभाष शिंदे	१२	लोणीभापकर, इंदापूर	३१-०३-२०२४	इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू.	वडगाव निंबाळकर
२१	१	१००१००/२०२४	८८/२०२४	३०-१२-२०२४	संजय गणपत लोंढे	४४	जळोवी, बारामती	१४-१०-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	बारामती शहर
२२	२	१०००७५/२०२४	१०१/२०२४	३०-१२-२०२४	जयश्री अतुल पिसाळ	४७	प्रतीकनगर, बारामती	२६-११-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती शहर
२३	३	१०००७६/२०२४	१०७/२०२४	३०-१२-२०२४	सुभाष तात्याराम खांडेकर	६५	इंदिरानगर, नेकनूर, बीड	२४-१०-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	बारामती तालुका
२४	४	१०००७७/२०२४	८०/२०२४	३०-१२-२०२४	सिंधु खुदीराम रॉय	४६	भोसपिटा, चोपरा	१७-०८-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती तालुका
२५	५	१०००७८/२०२४	६६/२०२४	३०-१२-२०२४	प्राजक्ता विक्रम घुले	३२	ढेकळवाडी, बारामती	१४-०६-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	बारामती तालुका
२६	६	१०००७९/२०२४	७०/२०२४	३०-१२-२०२४	हंसकुमार हरिशचंद्र प्रजापती	३४	चौधरी वस्ती, बारामती	०८-०७-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	बारामती तालुका
२७	७	१०००८१/२०२४	६९/२०२४	३०-१२-२०२४	नम्रता आबा मोरे	३२	मेखळी, बारामती	०६-०७-२०२४	सर्पदंशाने मृत्यू	बारामती तालुका
२८	८	१०००९४/२०२४	६२/२०२४	३०-१२-२०२४	मानसिंग श्रीरंग माने	४३	सांगवी, बारामती	१४-११-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	माळेगाव
२९	९	१०००८४/२०२४	५१/२०२४	३०-१२-२०२४	धिरज महादेव कुचेकर	२६	करंजपूल, बारामती	१७-०९-२०२४	हृदयविकाराने मृत्यू	वडगाव निंबाळकर

## परिशिष्ट--चालू

अ. क्र.	एस. आर. क्र.	उ. वि. पो. आ. क्र.	पो. नि. जा. क्र.	दिनांक	मयताचे नाव	वय	गावाचे नाव/तालुका	मयत दिनांक	मृत्यूचे कारण	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३०	१०	१०००८३/२०२४	५९/२०२४	३०-१२-२०२४	सागर शिवाजी शिंदे	३०	मुर्ती, बारामती	०१-११-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	वडगाव निंबाळकर
३१	११	१०००८२/२०२४	५३/२०२४	३०-१२-२०२४	सुभाष सदाशिव निगडे	६२	शोपटेवाडी, बारामती	११-१०-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	वडगाव निंबाळकर
३२	१२	१०००७४/२०२४	३८/२०२२	३०-१२-२०२४	अनोळखी स्त्री जातीचे प्रेत	५५ ते ६०.	--	२८-०४-२०२२	हृदयविकाराने व फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	इंदापूर
३३	१३	१०००७३/२०२४	१२८/२०२४	३०-१२-२०२४	हेमेश बापूराव मदन	११	भांडगाव, इंदापूर	३०-१०-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	इंदापूर
३४	१४	१०००८५/२०२४	१७/२०२४	३०-१२-२०२४	बबीता राहुल मोरे	१ वर्षे	तावशी, इंदापूर	१५-०४-२०२४	पाण्यात बुडाल्याने मृत्यू	वालचंदनगर
३५	१५	१०००९३/२०२४	४०/२०२४	३०-१२-२०२४	लक्ष्मण नाथा चव्हाण	५६	कळंब, इंदापूर	०९-०८-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	वालचंदनगर
३६	१६	१०००९२/२०२४	११/२०२४	३०-१२-२०२४	सौरभ तुकाराम वाघमोडे	२२	बोरी, इंदापूर	११-०३-२०२४	गळफास घेतल्याने मृत्यू	वालचंदनगर
३७	१७	१०००९१/२०२४	२९/२०२४	३०-१२-२०२४	गौतम मारुती भोसले	५०	अशोकनगर, भवानीनगर, इंदापूर.	१२-०६-२०२४	लिफ्टचे आजाराने मृत्यू	वालचंदनगर
३८	१८	१०००९०/२०२४	५७/२०२३	३०-१२-२०२४	नागनाथ विष्णू मासाळ	६५	तावशी, इंदापूर	०५-०९-२०२३	चक्कर आल्याने पडून अंतर्गत जखमांमुळे मृत्यू.	वालचंदनगर
३९	१९	१०००८९/२०२४	७२/२०२३	३०-१२-२०२४	जानकी ज्ञानदेव शेंडगे	५५	चिखली, इंदापूर	२४-१२-२०२३	पाण्यात बुडाल्याने मृत्यू	वालचंदनगर
४०	२०	१०००८८/२०२४	५२/२०२३	३०-१२-२०२४	उज्वला बाळू नाळे	४२	भरणेवाडी, इंदापूर	०८-०९-२०२४	पाण्यात बुडाल्याने मृत्यू	वालचंदनगर
४१	२१	१०००८७/२०२४	४४/२०२४	३०-१२-२०२४	पार्वती विजय मुलमुले	४२	गोतंडी, इंदापूर	१५-०८-२०२४	पाण्यात बुडाल्याने मृत्यू	वालचंदनगर
४२	२२	१०००८६/२०२४	३१/२०२४	३०-१२-२०२४	उज्वला	४५	--	१८-०७-२०२४	न्यूमोनियाचे आजाराने मृत्यू.	वालचंदनगर

वैभव नावडकर,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
बारामती उपविभाग, बारामती.

बारामती, ११ फेब्रुवारी २०२५.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.